

Date: 17/05/2024

To, **BSE Limited, Dept. of Corporate Services,** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Company Security Code - 530331

Dear Sir/Madam,

Sub.: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

In terms of Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find the enclosed copy of Newspaper Publication of Audited Financials (Standalone and Consolidated) for fourth quarter and financial year ended on 31st March 2024, published in 'Active Times' English Newspaper and 'Mumbai Lakshadeep' Marathi Newspaper.

Kindly take the same on your records.

Thanking you,

For Premco Global Limited

ASHOK HARJANI Digitally signed by ASHOK HARJANI Date: 2024.05.17 13:51:59 +05'30'

Ashok Bhagwandas Harjani Managing Director DIN:- 00725890

OEKO-TEX®

Encl:- Newspaper Clipping of Results



"URMI ESTATE", Tower-A, 11th Floor, 95, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel(West), Mumbai - 400013. Tel.: +91-22-6105 5000 E-mail:admin@premcoglobal.com Web: www.premcoglobal.com, CIN NO. L18100MH1986PLC040911

ACTIVE TIMES

NOTICE

This is to inform/ give notice to you that

my Client 1) MR. PRASAD

NANDKISHOR MAYEKAR 2) MISS

TEJASWI NANDKIŚHOR

MAYEKAR, wish to get transferred the

Flat No. 4, 3rd Floor, Ram Mansion Co

Operative Society Ltd., Near Siddh

vinayak Temple, Prabhadevi Mumbai

400025 in their names from the name

of their deceased Mother Late SMT

NANDA NANDKISHOR MAYEKAR

who expired on 25.08.2018 and after

her death other legal heirs have

released their shares & rights in favour

of my Clients by executing Release Deed dated 13/07/2022, vide

registered No. BBE3-12714-2022. My

Clients has lost/ misplaced the original

Share Certificate bearing No. 12

Share Nos. 61 to 65 in respect of the

said Flat premises which is stands in

the name of SMT. NANDA

f any person/s, bank, society of

company having claim to the above

Flat are required to submit your claims

ights, objections if any, in respect of

the said flat premises/ loss of origina

share certificate, at my abovesaid

address and the address of The

Chairman/ Secretary, Ram Mansior

Co-Operative society Ltd., Near Siddhi

Vinayak Temple, Prabhadevi

Mumbai- 400025, within 14 days from

this notice, failing which any claim/s

shall be considered as waived off

abandoned/given up or surrendered.

Form No. 16 [Under the Bye-law No.35]

NOTICE

Late Mr. SUGNOMAL MANUMAL

CHOITHRAMANI, a member of the K Sara Co-operative Housing Society Ltd, having address at Flat No. 62, 6th Floor,

K Sara Cooperative Society Ltd, Plot No. 240, Pali Road, Bandra (West), Mumbai

400 050, and holding Flat No. 62, 6th

Floor, K Sara Co-operative Housing Society Ltd, Plot No. 240, Pali Road,

Bandra (West), Mumbai 400 050 along

vith 5 shares of Rs. 50 each having

distinctive Nos. 6 to 10, 671 to 715 and

2351 to 2355 having 3 separate Certificates issued by the K Sara Co-

operative Housing Society Limited, died

he Society hereby invites claims and

bjection from the heir or other claimants/objector or objections to the

ransfer of the said shares and interes of the deceased member in the

apital/property of the society with in a period of 14 days from the publication of this notice, with copies of such

document and other proofs in support o

his /her their claim /objections for transfer of shares and interest of the

deceased member in the capital

roperty of the society. If no claim,

objections are received within the period

prescribe above, the society shall be ree to deal with the shares and interest

of the deceased member in the capital

property of the society in such manne

as is provided under the Bye-law of the

society. The claims/objection, if any, received by the society for transfer of

shares and interest of the deceased

member in the capital/property of the

society shall be dealt with in the manner

copy of registered Bye-laws of the

objections supported by an affidavit stating

the nature of his/her interest and ground o

opposition to the Regional Director at the Address at EVEREST 5TH FLOOR, 100

MARINE DRIVE, MUMBAI - 400002, within 14

Days of the date of publication of this notice

with a copy to the applicant company at its

registered office at the address mention

ADDRESS OF REGISTERED OFFICE: 39 1s

Floor, Udyog Bhavan Premises. C.S.Ltd.

Sonawala Road, Goregaon (E) Mumbai MH

Director of M/s. PIGTAIL PUNDITS WEB

SOLUTIONS PRIVATE LIMITED DIN:

Sd

00506921

For and on behalf of the applicant:

Mr. Rajesh Jogindernath Khanna

400063.

n 11/01/2012.

Adv. Sujata R. Babar

Cell:9821161302

Place: Mumbai

Date:-16/05/2024

Add:-26, Gourtaj Building,

Dadar (E), Mumbai-400014

221, Dr. B. A. Road Hindmata,

Sd/-

NANDKISHOR MAYEKAR.



Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE LTD. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LTD. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Bule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Borrower/Co-Borrower/ Name & Address	Outstanding Amount	Property Address of Secured Assets
MRS.POOJARANI D GUPTA (Borrower) Flat No. 707, IVY Hubtown Gardenia Near GCC Hatkesh Road, Mira Road East, 401105	Rs. 1895623/- (Rupees Eighteen Lakh Ninety Five Thousand Six Hundred Twenty	ALL THAT PIECE AND PARCEL OF PREMISES APARTMENT NO. T2-2203, WING T2, 22ND FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS "SETHIA
AISO AT: B-12, SAI ASHIRWAD CHS LTD. B. P. Road, opp vijay punjab hotel, Bhayander east 401105	Three Only) as on 07- 05-2024 under reference of Loan Account No.	IMPERIAL AVENUE" BEING CONSTRUCTED ON THE PROJECT LAND CTS NOS. 9 A(PT), 9A/1, TO 57
Also At: APARTMENT NO. T2-2203, WING T2, 22ND FLOOR, "SETHIA IMPERIAL AVENUE", OPP. TIMES OF INDIA HOUSE, WESTERN EXPRESS HIGHWAY, MALAD EAST, MUMBAI 400097	STUHVSAI0000218 and Rs. 7819726/- (Rupees Seventy Eight Lakh Nineteen Thousand	OF SURVEY NO. 136 A (PT), 128/13 TO 22 OF SURVEY NO. 214 (PT) OF VILLAGE MALAD, TALUKA: BORIVALI HAVING RERA CARPET AREA OF 52.86 SQ. MTRS i.e. 569 SQ. FEET, IN THE
MR.DHANANJAY S GUPTA (Co-Borrower) FLAT NO. 707, IVY HUBTOWN GARDENIA NEAR GCC HATKESH ROAD, MIRA ROAD EAST, 401105	Seven Hundred Twenty Six Only) as on 07-05- 2024 under reference of Loan Account No. SBTHVSAI0000217	REGISTRATION DISTRICT OF MUMBAI CITY ANDMUMBAI SUBURBAN SITUATE, LYING BEING AT MALAD EAST, MUMBAI 400097 AND
Also At: B-12, SAI ASHIRWAD CHS LTD. B. P. ROAD, OPP VIJAY PUNJAB HOTEL,	Loan Amount	BOUNDED AS FOLLOWS: ON OR TOWARDS EAST : BY WESTERN
BHAYANDER EAST 401105 Also At: APARTMENT NO. T2-2203, WING T2, 22ND FLOOR, "SETHIA IMPERIAL AVENUE", OPP. TIMES OF INDIA HOUSE, WESTERN EXPRESS HIGHWAY, MALAD EAST, MUMBAI 400097 NPA DATE- 05.05.2024 Date Of Demand Notice: 09-05-2024	LAN No. STUHVSA10000218 - Loan Disbursed Amount Rs.1762155/- & LAN No. SBTHVSA10000217 Loan Disbursed Amount Rs. 7159555/-	E X P R E S S H I G H W A Y, ON OR TOWARDS WEST BY CTS NO.8, CTS NO. 123 B AND 128(PT), ON OR TOWARDS SOUTH: BY CTS NO. 1 2 8 (PT), ON OR TOWARDS NORTH : BY BOUNDARY OF VILLAGE WADHWAN

-	in the Balance Sheet)	1. (6									society is available for inspection by the
7.	Earning per share (of Rs 10 each		2.22		7 17.00	27.07	8.87	6.39 5.	56 30.97	28.54	claimants/objectors, in the office of the
	operations) (in Rs)	Basic :		8.82 8.0							society/with the Secretary of the society
	ř.	Diluted :	3.23	8.82 8.0	7 17.69	27.07	8.87	6.39 5.	56 30.97	28.54	between 10 A.M to 5 P.M. from the date
Note :											of publication of this notice till the date
	above is an extract of the detailed f										of expiry of its period.
	isting obligation and disclosure req				arterly / Annua	al financial Res	sults are avai	lable on the			For and behalf o
	xchange website. (www.bseindia.co								By order of	the board	K Sara Co-operative Housin
	d has recommended Final Dividen				inancial year	ended 31st M	arch 2024 su	bject to the		Global Ltd.	Society Lto
approva	al of the Shareholders at the ensuin	g Annual General Meetir	ng of the Comp	oany.					Premcov	Sibbai Ltd. Sd/-	Hon Secretar Place: Mumbai
											Date: 17/05/2024
										B. Harjani	Date: 11/05/2024
Place	: Mumbai									ng Director	
Date	: 15th May 2024								DIN -	00725890	FORM NO. INC-26
											[Pursuant to Rule 30 of Companies
			S&TC	orporati	on I td						(Incorporation) Rules 2014]
		(CIN L5190			8					Advertisement to be published in the
	DE	GISTERED OFFI					AL 40000	e			Newspaper for the change in the
	Extract of Standalone an								mah 21 20	124	Registered
	Extract of Standalone an	d Consolidated Fi	nancial Re	isults for th	ie quarter	and twelv	e months	ended Ma		(Rs. in Lakh)	Office of the Company from one
					Standalone			Î o	Consolidated		state to another before the
			-	Quarter Ende	and the second se	Year E	nded	Quarter	Quarter	Year	Central Government Western Region
					u		naca	Ended	Ended	Ended	Bench, Maharashtra
				1							In the matter of sub-section 4 of section 13
			31.03.2024		31.03.2023						the Companies Act 2013 and clause (a)
				Unaudited	Unaudited		Audited		Unaudited	Audited	sub-section (5) of Rule 30 of the Compani
	enue from operations		0.85	0.00	0.00	0.85	61.75	0.85	0.00	0.85	(Incorporation) Rules 2014
	er Operating Income		3.61	0.00	-12.64	3.61	-12.64	3.61	0.00	3.61	AND
	er Income		4.39	4.19	5.18	16.68	5.18	4.39	4.19	16.68	in the matter of M/s. PIGTAIL PUNDITS W
4 Tota	I Income (1+2+3)		8.85	4.19	-7.46	21.14	54.29	8.85	4.19	21.14	
	enses					1					SOLUTIONS PRIVATE LIMITED has i
a) Emp	oyee benefits expense		3.44		2.72		9.87	3.44	4.41	13.89	Registered Office at 39, 1st Floor, Udy
b) Fina	nce costs		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	Bhavan Premises. C.S.Ltd., Sonawala Roa
	eciation and amortisation expense		0,44		0.44	1.75	1.75	0.44	0.44	1.75	Goregoan (E) Mumbai MH 400063.
	nistration and other expenses		3.69	5.84	11.03	20.76	29.77	3.69	5.84	20.81	Notice is hereby given to the General Pub
	l expenses (5a to 5d)		7.57	10.69	14.19	36.40	41.39	7.57	10.69	36.45	that the company proposes to make t
	it before exceptional Item and ta	x	1.28	6.50	-21.65	-15.26	12.90	1.28	-6.50	-15.31	application to the Central Government und
	eptional item (net)		0.00	0.00	0.00		0.00	0.00	0.00	0.00	section 13 of the Companies Act 201
	it before tax		1.28		-21.65	-15.26	12.90	1.28	-6.50	-15.31	seeking confirmation of alteration of t
9 Tax e	xpense/Write back)		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	· · · · · · · · · · · · · · · · · · ·
10 Pro	it for the period/year		1.28	-6.50	-21.65	-15.26	12.90	1.28	-6.50	-15.31	Memorandum of Companies of the compa
11 Othe	er comprehensive income (net of ta:	kes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	in terms of the special resolution passed
	I comprehensive income for the		1.28	-6.50	-21.65		12.90	1.28	-6.50	-15.31	Extraordinary General Meeting held on 21
13 Paid	up equity share capital (face value	per share 2/-Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	Day of April 2024 to enable the company
	prity Interest							0.05	0.05	0.05	change its Registered Office from "State
	er equity		659.58	658.30	674.85	659.58	674.85	659.58	658.30	659.53	Maharastra" to "State of Tamil Nadu".
	nings per equity share (face value	per share (2 Each)									Any person whose interest is likely to
	nd diluted before exceptional item (0.01	-0.02	0.04	-0.05	0.04	0.01	-0.02	-0.05	affected by the proposed change, may deliv
	nd diluted after exceptional item (*)		0.01	-0.02	0.04	-0.05	0.04	0.01	-0.02	-0.05	
	ised on face value of Equity Share		2.00	2.00	2.00		2.00		2.00	2.00	either on MCA portal (www.mca.gov.in)
NOTE	Face value per share 2 Each with	effect from 16.12.2023	2								filling investor complaint form or cause to
							L				delivered or send by registered post of his/h
NOTES											ablastions supported by an efficient stati

1. The above Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 16, 2024 and have been subjected to Audit by Statutory Auditors. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as notificed under Section 133 of the Companies Act, 2013 and in compliance with the presentation and dislosure requiments of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2.During FY2022-23, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from Rs. 10 to Rs. 2 per Share with effect from Record Date of 16th December, 2022. Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3, 18, 31, 205 Sub-divided Equity shares of Rs. 2 each of the Company were listed on BSE w.e.f. 17th December 2022.

3. Consolidated Financial results for the quarter and twelve month ended March 31, 2024, comprises of financial statement of the Company and Ssaval Abodes LLP, a LLP established in December 9, 2022, wherein the Company holds 95% Stake. The Financial Statment till the quarter ended June 30, 2023 were presented on Standalone basis as the LLP had not commenced usiness operations till June 2023 & hence consolidation of previous financial year ended on March 31, 2023 is not applicable

 The Company is operating only in one segment. Hence Segment reporting is not given
 The figures for the quarter ended March 31, 2024 and corresponding quarter ended March 31, 2023, included in the accompanying Statement are the balancing figures between the audited figures in respect of full financial year ended on March 31, 2024 and March 31, 2023 and published unaudited year-to-date figures upto the nine month period ended on December 31, 2023 and December 31, 2022, as the case may be, which were subjected to Limited review

6. These financial results are available on Company's website www.std.co. in and also on website of BSE Limited www.bseindia.com, where the Co. is listed.

For S&T Corporation Limited

Place : Malad Sd/- Authorised Officer Shriram Housing Finance Ltd Date: 17-05-2024

any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their

guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and

applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken

after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured

assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financia

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under

Ajay Sava Managing Director DIN: 01791689

Date: 16.05.2024

मागणी

सूचना

रोतिति

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Share Certificates No. 479791 and Folio No MRL086514 for 100 shares bearing distinctive No.(s) 113493801 to 113493900 tanding in the name of Asha Krishna Wankhede and Krishna Ganuj Wankhede in the Books of Chenna Petroleum Corporation Limited, Chenna have been lost / Misplaced and advertise have applied to the company for issue o duplicate share certificates in lieu thereof Any person(s) who has /have claim (s) on the aid shares should lodge such claim (s) with the companies Registrars and Transfe Agents Viz :- KFIN TECHNOLOGIES LIMITED, SELENIUM TOWER B, PLOT NO. 31-32 GACHIBOWLI, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA HYDRABAD-500032, Phone-040 7162222, email nward.ris@kfintech.com within 15 days from the date of this notice failing which the ompany will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Names of the Shareholder(s Asha Krishna Wankhede, 1st Holder दिनांकः १५.०५.२०२४ Krishna Ganuji Wankhede, 2nd Holder ठिकाण : मुंबई Date: 17.05.2024 Place : Mumbai

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. समित राजेश शर्मा हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या फ्लॅटचे (यापुढे सदर फ्लॅट म्हणू-संदर्भ) एकमेव मालक (ओळीने पाचवे मालक) असून त्यांच्याकडून माझ्या अशिलांनी सदर फ्लॅ खरेँदी करण्याचे मान्य केले असल्याने माझ्य अशिलांच्या वतीने मी अधिकार, हक्क व हित यावावत चौकशी करीत आहे. दस्तावेजांचे एकूण ५ श्रेणीपैकी प्रथम बिल्ड

करारनामा हरविला आहे. अ) मे. एस.ए. कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड कं., बिल्डर्स एक भाग आणि श्री. पाटनवालाहशम मोहम्मद व श्रीमती पाटनवाला अमिनाबाई हाशम, खरेदीदार, पक्षकार, एक भाग यांच्य

दरम्यान झालेला दिनांक १० जुलै, १९७८ रोजीचा मळ अ-नोंदणीकत करारनामा हरवल आहे आणि ज्याकरिता माझ्या अशिलांनी आंबोली पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २ जून, २०२३ रोजी लापता नोंद क्र.१०५५, २०२३ अंतर्गत पोलीस नोंद केली आहे.

निवासी फ्लॅटची अनुसुची फ्लॅट क्र.४, १ला मजला, शिबा प्रिमायसेर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२० व २१, सिझर रोड, शिवसेन शाखेजवळ, अंबोली, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, क्षेत्रफळ ३६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तसेच सदर इमारत सन १९७९ मध्ये बांधलेली, सदर इमारतीमध्ये लिफ्टशिवाय तळ अधिक वरील ३ मजले आहेत, के-(पश्चिम) महापालिका वॉर्ड, जमीन सीटीएस क.७३/८, महसूल गाव आंबिवली तालुका- अंधेरी, नोंदेणी जिल्हा मुंबई उपनगर. घर मालमत्ता क्र.केडब्ल्यु१६०८९२०१४०००० जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागाव विक्री, बक्षीस, भाडेपडा, मालकी हक्क, मुक्तता, अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय दकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड व जे.पी. रोडचा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापास् १४ दिवसांत कळवावे आत्यशा आणा व्यक्तींच दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि मालक व माझे अशील यांच्य दरम्यान सदर फ्लॅटचा विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल

सही/ दिनांक: १७ मे, २०२४ शैलेश बी. शाह वकील उच्च न्यायाल ठिकाणः मुंबई नोंदणी क्र.महा/६४४/१९८८

2	2	2	s - 55	0	\sim
प्रम	का	96	बल	C	ਸਟਤ

नोंदणीकृत कार्यालय : उर्मी इस्टेट, टॉवर ए, ५५वा मजला, ९५ गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (व.), मुंबई-४०००५३. सीआयएनः एल ५८ ५००एमएच ५९८ ६ पीएल सी०४०९ ५५ कोड: ५३०३३५

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				एकमे व					एकत्रित		(रु.लाखात)
			संपले ली तिमाई	f	संपर्व	नेले वर्ष		संपले व	नी तिमाही	संपले	रेले वर्ष
अ. क.	तपशिल	३१.०३.२४ अलेखपरिक्षीत	३१.५२.२३ अलेखापरिक्षीत	३५.०३.२३ अलेखापरिक्षीत	३५.०३.२४ लेखापरिक्षीत	३५.०३.२३ लेखापरिक्षीत		३१.१२.२३ अलेखापरिक्षीत	३५.०३.२३ अलेखापरिक्षीत	३५.०३.२४ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत
9.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निय्वळ)	4844.00	9498.98	4660.24	\$3\$3.02	6064.96	2039.93	2463.90	2496.86	9026.46	9338.94
2. 77	करापूर्य कालावधीकरिता निय्यळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाब करानेतर कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा)	नंतर)५४२.६३	442.05	386.00	७३९.२४	4438.60	३१८.५६	239.00	२४५.२४	4264.03	4402.24
8.	(विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट	408.82	426.23	२६६.८०	468.05	८९४.५२	२९३.२४	244.24	૧૫૬.૨૬	4023.48	983.99
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकंष उत्पन्न (करानंतर))	403.84	426.23	202.45	460.64	९२६.९२	290.00	292.24	464.02	4098.69	906.39
4.	समभाग भांडवल	330.86	330.80	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ε. 9.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव उत्पन्न प्रतिभाग (रा.१०/ - प्रती) (अखंडीत कार्यचलनाकरिता)	गळून)-	76	57	62,6820	ଡ଼୳୪२.६୪	37	412	978	40948.09	40436.44
	मूळ	3.23	3.62	6.00	46.88	20.00	6.60	6.38	4.48	30.90	26.48
	सौमिकृत	3.23	3.62	6.00	40.59	20.00	6.60	8.39	4.48	30.90	२८.५४

भ) सेबी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर भाषा के किस्क्लोजर भाषा के किंग के के किंग के के किंग के के किंग के किंग के किंग के किंग के न्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय नि २) ३५ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाव सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबन असेल.



नोंदणीकृत कार्यालय:

modella

			संपलेली तिमाही		वर्ष ते तारी	ख आकडे
		\$9.03.98	३१.९२.२३	३१.०३.२३	३१.०३.२४	\$9.03.73
अ.	तपशील	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१.६२	२.०८	२.१७	७.९४	१६२.९५
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३.५२)	(३.४६)	(३.0३)	(१२.९०)	१४१.२५
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३.५२)	(३.४६)	(३.0३)	(१२.९०)	१४१.२५
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३.५२)	(३.४०)	(३.५३)	(१२.८३)	શ્બદ્દ.૨५
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३.५२)	(३.४०)	(३.५३)	(१२.८३)	१५६.२५
Ę	समभाग भांडवल	۹ ٩.00	९१.00	९१.००	९१.00	९१.००
e	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकातील लेखापरिक्षित पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	_	-	-	-	-
с	उत्पन्न प्रतिभाग (रू.१० प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मूळ	(0.39)	(0.39)	(0.3९)	(१.४१)	१७.१७
	२. सौमिकृत	(0.39)	(0.३७)	(0.3९)	(१.४१)	20.20

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षात्ते www.modellawoollens.com

२. सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखासमिती आले

ठिकाण : मंबई

दिनांक : १५.०५.२०२४

जाहीर सूचना

टीप

ज्या कोणासह संबंधित आहे ते

SHRIR 🕼 🕅 श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

HOUSING FINANCE **नोंवणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **मुख्य कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला. अंधेरी पर्व. मंबई - ४०० ०९३. वेवसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार /सहकर्जदार /जामिनदार यांनी **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुर करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिन्दारांनी देय तारखेनुसार व्याज आणि सुद्ल रकम जमा करण्यात कसूर केलेली आहे भारतीय रिझर्व्ह बैंकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम हाकसिंग **फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीययझेशन ॲन्डरिकन्स्ट्रकान ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ँ(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्षम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुळील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) ची तरतूद आहे

नर्मुल्यांकित राखीव वगर	लन)-	76 🖉	6263.63	6485.68	:112	32		९५४.७९ ५०५३६.			प्रतिभूत मालमत्तेचा
र्यचलनाकरिता)	(192) (192)202	3.22 2.00	५७.६९	20.00	6.610	ę.39	५.५६ ३	0.90 26.4	कर्बवार व सहकर्जवारांचे नाव व पत्ता	धकबाकी रक्षम	पत्ता पतिन त या
		3.67 6.00	40.59	219.019	6.60	£.39		0.90 26.41	श्री.रामकेश सोमरू यादव (कर्जदार)	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला
नर रिक्वायरमेंट्स) रेग्यु निष्कर्षाचे संपूर्ण नमुना	। स्टॉक एक्सचेंजच्य	www.bseind	a.com a	a कंपनीच्या ww	ww.premo	coglobal	l.com वेबसाईट	वर उपलब्ध आहे	११८/१३, महेंद्र यादव चाळ, नागेश्वर नाका, वसई, नालासोपार पूर्व - ४०१२०९.	एआय००००३२२ अंतर्गत	डी-विंग, २२.१० चौ.मी कार्पेट क्षेत्र, श्री एस. आर. होम्स्
र्गकरिता रु.४०/– प्रत 1.	त्येकीचे (२०%) रु	२/- प्रती भागाचा	अंतिम लाभ	नांश मंडळाने शि	फारस केला	आहे जे आ	गामी कंपनीच्या	वार्षिक सर्वसाधार ाच्या आदेशान्वरे	तसेच : यादव नास्ता कॉर्नेर आणि कोल्ड ड्रिंक (मालक) दुकान क्र.५, नागेश्वर नाका, बिलाल पाडा, नालासोपारा-पूर्व	दिनांक ०७.०५.२०२४ रोजी देय रक्कम रु.९,०२,८६२/-	म्हणून ज्ञात इमारतीत, गाव माकणे, जिल्हा-पालघर, उप
								को ग्लोबल लिमिटे सही/	चौहान किराणा स्टोअर जवळ - ४०१२०९	(रूपये नऊ लाख दोन हजार आठशे बासष्ट फक्त)	माकण, जिल्हा-पालघर, उप निबंधक पालघरच्या क्षेत्रात.
								भशोक बी. हरजा श्थापकीय संचाल	तसेच : फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, डी-र्विंग, श्री एस.आर होम्स, गाव - माकणे, जिल्हा पालघर - ४०११०२	आठरा बासट फपरा) कर्ज रकम	-
								ायएन:००७२५८९	🖊 श्रीमती मीरा रामकेश यादव (सह-कर्जदार)	कर्ज खाते क ग्रासाचाज	
			-		8				र् ११८/१३, महेंद्र यादव चाळ, नागेश्वर नाका, वसई, नालासोपार - पूर्व - ४०१२०९	एचव्हीएस एआय००००३२२ कर्बाची वितरित रक्कम	
मॉडेह	ञ्चा वृ	लन्स	लि	र्गमें	रेड				तसेच : फ्लॅंट क्र.३०२, ३रा मजला, डी-विंग, श्री एस.आर होम्स गाव - माकणे, जिल्हा पालघर - ४०११०२	कजाचा वितारत रक्कम रू.१४०००००/-	
सीआय	यएन: एल१७१	२०एमएच१९६	१पीएलस	ती०१२०८०			~~ · · · · · ·		एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४		
: ४-सी, वल्कॅन odellawoolle								,	मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४		
संपलेल्या वि	तेमाही व	वर्षाकरीत	। लेख	ापरिक्षि	त विर्त्त	ोय नि	ष्कर्षाचा	अहवाल	श्री. बाबू मरैया एरोला ए-६०१, समर्पण अपार्टमेंट, यशवंत विवा टाउनशिप, डी-मार	कर्ज खाते क्र. एसएलपीएच	संबंधीत् बंगला प्लॉट क्र. ९१
			संप	गलेली तिमाई	1		वर्षते ता	रीख आकडे	जवळ, बसई - पूर्व - ४०१२०९	अंतर्गत	९१, मोजमाप ६१.६६ चौ मी. बिल्ट अप क्षेत्र, जमि
तपशील		३१.०३. अलेखापरि		३१.१२.२३ लेखापरिक्षित		३.२३ परिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षि		तसेच : आंध्र बन संघ, ७वा रस्ता, गोलिबार, मस्त्रिद गल्ली सांताक्ट्रझ - पूर्व, मुंबई - ४०००५५.	दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,७४,४८८/-	बेअरिंगवर, आरएसी २, म्हाड लेआउट, सेक्टर्स, चारकोप
uagner			. 42	2.02		2.86	6.9		तसेच : बंगला प्लॉट क्र.९१-९१, आरएससी २, म्हाडा लेआउट रस्ता क्र.२५, सेक्टर-८, सर्व्हे क्र.४१, चारकोप, कांदिवर्ल	(रूपये चार लाख चौऱ्याहत्तर	कांदिवली - पश्चिम, मुंबई ४०००६७; बांधकामिल
) (कर, अपवादात	मक								पश्चिम, मुंबई - ४०००६७.	फक्त)	भूखंडावरील सर्वे क्र.४१, गार
) /(तोटा)		(३.	५२)	(३.४६)		(३.0३)	(१२.९०) १४१.:	तसेचः बाबू एम एरोला (त्याच्या मालक बाबू एरोला द्वारे) ए-६०१, समर्पण अपार्टमेंट, बशवंत विवा टाउनशिप, डी-मार	आणि कर्ज खाते क्र. एसएचएलएच	 चारकोप, बोरिवर्ल तालुक्यात, नोंदणी उप-जिल्ह
/(ताटा) गाधारण बाबनंतर)		(३.	५२)	(३.४६)		(३.0३)	(१२.९०) १४१.:	जवळ, वसई - पूर्व - ४०१२०९ श्रीमती सुधादेवी बाब् एरोला	टीएचएनई००००६३८ अंतर्गत	बोरिवली, मुंबई उपनग
ज्ञ/(तोटा)		. Providence in the second sec		1		(51.5)	100		ए-६०१, समर्पण अपार्टमेंट, यशवंत विवा टाउनशिप, डी-मार	दिनांक ०७.५.२०२४ रोजी	जिल्हा येथील सर्व भाग व खंड उत्तरेकडे वा त्या दिशेने : प्लॉक
नाधारण बाबनंतर) न्न (कालावधीकरिता	ा सबैंकष	(3.	(42)	(३.४०)		(३.५३)	(१२.८३) १५६.:	जवळ, वसई - पूर्व - ४०१२०९ तसेच : आंध्र जन संघ, ७वा रस्ता, गोलिबार, मस्जिद गल्ली	देय रक्कम रु.१,२४,९३,४१६/-	क्र.९० शी संलग्न, दक्षिणेकडेवात्यादिशेने: भूखंः
सर्वंकष उत्पन्न (क		(३.	५२)	(३.४०)		(३.५३)	(१२.८३) १५६.:	सांताक्रूझ - पूर्व, मुंबई - ४०००५५. तसेच : बंगला प्लॉट क्र.९१-९१, आरएससी २, म्हाडा लेआउट	(रूपये एक कोटी चोवीस	क्र.९२ शी संलग्न, पूर्वेकडे वा त्या दिशेने :संलग
		95	.00	९१.00		९१.००	९ १.0) ९१.(रस्ता क्र.२५, सेक्टर-८, सर्व्हे क्र.४१, चारकोप, कांदिवर्ल	The second se	२ प्लॉट क्र. प्लॉट सीएल क्र
कातील लेखापरिक्षि	10		-			-		-	पश्चिम, मुंबई - ४०००६७. श्री.चक्रवर्ती बाबू एरोला	कर्ज रकम	सी-२-१; पश्चिमेकडे वा त्या दिशेने : संलग्
खंडीत व खंडीत	कार्यचलनाकरित	· · · ·		()		(10.00		ए-६०१, समर्पण अपार्टमेंट, बशवंत विवा टाउनशिप, डी-मार जवळ, वसई - पूर्व - ४०१२०९	कर्ज खाते क्र. एसएचएलएचटीएचएनई	९.०० रुंद रस्ता आरएससी-
			३९) ३९)	(৩.३७) (৩.३७)		(95.0) (95.0)	(१.४१ (१.४१		तसेच : बंगला प्लॉट क्र.९१-९१, आरएससी २, म्हाडा लेआउट रस्ता क्र.२५, सेक्टर-८, सर्व्हे क्र.४१, चारकोप, कांदिवर्ल	5920000	
))		, fran -			`			पश्चिम, मुंबई - ४०००६७.	₹.२८,८७,०९३/-	
·	गयस्मरस् । संयत								तसेच : सीएमएसबी इलेक्ट्रिकल, (त्यांचे मालक चक्रवर्त एरोला यांच्याद्वारे) ए-६०१, समर्पण अपार्टमेंट, यशवंत विव		
चि सविस्तर नम्	मुन्यातील उत							नुना कंपनाच		0	
s डिस्क्लोजर रिक चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गीदारे पनर्विलोकन	मुन्यातील उत ाणि बीएसई लि	मिटेडच्या www	bseind	lia.com वेब	बसाईटवर २	उपलब्ध ः	आहे.	-	टाउनशिप, डी-मार्ट जवळ, वसई - पूर्व - ४०१२०९		
चि सविस्तर नम्	मुन्यातील उत ाणि बीएसई लि	मिटेडच्या www	bseind	lia.com वेब	बसाईटवर २	उपलब्ध ः वालक मं	आहे. डळाच्या सभे	- न मान्य करण्ट	एनपीए दिनांक: ०५.०५.२०१४		
चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ	मुन्यातील उत ाणि बीएसई लि	मिटेडच्या www	bseind	lia.com वेब	बसाईटवर २	उपलब्ध ः वालक मं	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य	न मान्य करण्ट 1 वतीने व करि बूलन्स लिमि	entressantes and and anti-chamates and are some p	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी	फ्लॅंट क्र. ३०५, ३५० चौ.फुट
चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ	मुन्यातील उत ाणि बीएसई लि	मिटेडच्या www	bseind	lia.com वेब	बसाईटवर २	उपलब्ध ः वालक मं	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य	- न मान्य करण्य 1 वतीने व करि	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी स् चना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी एचएनई००००३२९ अंतर्गत	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू.
चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ	मुन्यातील उत ाणि बीएसई लि	मिटेडच्या www	bseind	lia.com वेब	बसाईटवर २	उपलब्ध ः वालक मं	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य मॉडेल्ला	न मान्य करण्य 1 वतीने व करि वूलन्स लिमि संदी्प श्	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाध- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४,५४,९६८/-	बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर
चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्वारे पुनर्विलोकन	मुन्यातील उत ाणि बीएसई लि । करण्यात आले	मिटेडच्चा www ो होते आणि १५	bseinc օգ၃օ	lia.com वेब २४ रोजी झा	ग्साईटवर लेल्या संच	उपलब्ध ः वालक मं संचाल	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य मॉडेल्ला डीआया	त मान्य करण्य । वतीने व करि वूलन्स लिमिं संदीप श् संचाल र्स्ना00३६८३	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाध- ४२१५०१	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त)	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात
चि सबिस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्वारे पुनर्विलोकन SHRI	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि । करण्यात आले	मिटेडच्या www ते होते आणि १५ श्रीराम	bseinc ०५.२० ही	lia.com वेब २४ रोजी झा सिंग ए	गसाईटवर ज लेल्या संच	अपलब्ध व वालक मं संचाल	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य मॉडेल्ला डीआया	त मान्य करण्य । वतीने व कांग् वूलन्स लिमि संवीप श संचाल (न:00३६८३)	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी स्चना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाध- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाध - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक)	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबोटीएचटी	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेऑरं असलेल्या मालमत्तेव
चि सबिस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्वारे पुनर्विलोकन गिद्वारे पुनर्विलोकन प्रि H R I म 0 U S I N G	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि । करण्यात आले R कि M FINANCE	मेटेडच्या www होते आणि १५ श्रीराम गोंवणीकृत काय मुख्य कार्यालय	bseinc .04.२0 .04.२0 तिव ः काय सॉलिटेअर	ia.com वेव २४ रोजी झा रिंगि ए र्गलय क्र.१२३, १	गसाईटवर द लेल्या संच लेल्या नाय अंगप्पा नाय	अपलब्ध ः वालक मं संचाल जा वि कन स्ट्रीट,	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य मॉडेल्ला डीआया रस लि	त मान्य करण्य । वतीने व कांग् वूलन्स लिमि संदीप श् संचाल (नः००३६८३) मिटेड	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. बिजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाध- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाध - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाध ४२१५०१ श्रीमती मंजु विवय कंधारे	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून जात इमारतीत, एनए जमिन बेऑरें असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले
चि सबिस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्वारे पुनर्विलोकन SHRI	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि । करण्यात आले	मिटेडच्या www होते आणि १५ श्रीराम नोंदणीकृत काय	bseinc .04.२0 .04.२0 तिथ: काय सॉलिटेअर र्व, मुंबई -	ia.com वेब २४ रोजी झा रिटा ए र्गलय क्र.१२३, ब्रॉपेरिट पार्क, ४०० ०९३.	वसाईटवर द लेल्या संच लेल्या नाय अंगप्पा नाय इमारत क्र.७	अपलब्ध ः वालक मं संचाल जा वि कन स्ट्रीट,	आहे. डळाच्या सभे ाक मंडळाच्य मॉडेल्ला डीआया रस लि	त मान्य करण्य । वतीने व कांग् वूलन्स लिमि संदीप श् संचाल (नः००३६८३) मिटेड	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिंग असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाश
चे सबिस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन मि0USING माव्य ज्याअर्थीखाली नमुव	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि । करण्यात आले FINANCE जा द कर्जदार/सहकर्ज	मिटेडच्या www होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यातनः चकाला, अंधरी पृ वेबसाईद: ww तार/जामिनतार यांनी	bseinc 0५.२0 0५.२0 तित्यः काय सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हाव	lia.com वेब २४ रोजी झा रे४ रोजी झा र्गलय क्र.१२३, ब्लॉपॉरेट पार्क, ४०० ०९३. amhousinq कर्सिंग फायनान	गराईटवर उ लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडव	उपलब्ध ः वालक मं संचाल कन स्ट्रीट, १, ७७२, ज्व कडून वित्तीर	आहे. डळाच्या सभे जक मंडळाच्य मॉडेल्ला डीआया साडी चेन्नई-६००००१ ग मजला, गुरु ह य सहाय्यता प्रेतल्	त मान्य करण्य । वतीने व करि बूलनस लिमि संदीप श् संचाल (नः००३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग,	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली वॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त)	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहेः बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सबिस्तर नम् m वेबसाईटवर आ ीद्वारे पुनर्विलोकन ीद्वारे पुनर्विलोकन प्राद्या म0USING माव्य ज्याअर्थी खाली नमुत करीत आहोत की, वि भारतीय रिझव्ह वैक्वे	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि । करण्यात आले । करण्यात आले <u>FINANCE</u> ाजी द कर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता घेत द्वारा वितरीत निर्देश	मिटेडच्या www होते आणि १५ नोरणीकृत काय मुख्य कार्यातनः चकाला, अंधरी पृ वेवसाईद: ww तार/जामिनदार यांनी त्यानंतरही कर्जवार/ न/मार्गदर्शनानुसार	bseinc 0५.२० 0५.२० ब्रित्ये काय सॉलिटेअर ब्र, मुंबई - w.shrir श्रीराम हार जामिनवारां सदर खाते न	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा र्गलय क्र.१२३, र्व्यापेरेट पार्क, ४०० ०२३. amhousing कसिंग फायनान नी देव तारखेतुस गॅन-परफॉर्मिंग र	गराईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडव गरव्याज आं ॲसेटसमध्ये	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, १, ७७२, ७व कडून वित्तीर णि मुद्दल ख वर्गीक्रित क	आहे. डळाच्या सभे उकाच्या सभे गंडळाच्य मॉडेळा डीआया चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ ग मजला, गुरु ह य सहाय्यता घेतल हम जमा करण्यात रण्यात आले आ	त मान्य करण्य । वतीने व करि वूलनस लिमि संदीप श् संचाल एन:00३६८३ [;] गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, कस्र्रकेलेली आ हे. औराम हाऊ	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. बिजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू बिबय कंधारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१.	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४५,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचरी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतींस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज रक्कम कर्ज खाते क्र.	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिंग असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ ीद्धारे पुनर्विलोकन ीद्धारे पुनर्विलोकन प्राद्धार म005106 माटा द्याअर्थी खाली नसुत करीत आलोत की, वि भारतीय रिझव्ह बैकेइ फाबनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले कर्रण्यात आले <u>FINANCE</u> जा द कर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता घेत द्वारा वितरीत निर्देश ज्याप्राधिकृत अधि अन्वये आणिसिक्	मिटेडच्या www होते आणि १५ ने होते आणि १५ मेटेडच्या मुख्य कार्यात्वा चकाला, अंधिरी पू वेबसाईट: ww तार/जामिनतार यांनी त्यानंतरही कर्जवार/ म/मार्गदर्शनानुसार कारीनुसार सिक्युरीट र्हारी इंटरेस्ट (एन्फोर्स	bseinc 0५.२० 0५.२० बित्यः काय सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हार जामिनवारां स्वर खाते न यझेशन ॲन् मंट) रुल्स,	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा ग्रित्य क्र.१२३, ब्रॉपॉरेट पार्क, ४०० ०९३. amhousinq कर्सिंग फायनान वेय तारखेनुस ॉन-परफॉर्मिंग र न्ड रिकन्ट्र्वशन २००२ च्यानिय	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडव ऑक फिनागि ऑस फिनागि म ३ सहवागि	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, ७, ७७२, ७व कडून वित्तीर णि मुद्दल ख वर्गीकृत क शेयल ॲसे चेवा कलम	आहे. डळाच्या सभे उकाच्या सभे मांडळाच्य मॉडेल्ला डीआया चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ पर्यात आले भा जगा करण्यात रण्यात आले आ टस् ॲन्डएनफोर्स १३(२) अन्वये उ	त मान्य करण्य । वतीने व करि वूलनस लिमि संदीप श् संचाल एन:00३६८३ [;] गोविंदजी मार्ग, ागोविंदजी मार्ग, ! कसूरकेलेली अ हे. श्रीराम हाऊ मिन्ट ऑफ सिक्यु ाप्त अधिकाराअंत	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४५,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज रक्षम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहेः बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चि सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्बारे पुनर्विलोकन flद्बारे पुनर्विलोकन flद्बारे पुनर्विलोकन मousing मousing स्पाद्य ज्याअर्थी खाली नमुद ज्याअर्थी खाली नमुद ज्याअर्थी खाली नमुद करीत आरोत की, वि भारतीय रिझर्व्ह बैंकि फायनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले करण्यात आले हात्र कर्जदार/सहकर्ज वत्तीय सहाय्यता घेत द्वारा वितरीत निर्देश ज्व्या प्राधिकृत अधि अन्वये आणि सिक्ट् ०२ च्या कलम १३ सांच्या आत रक्कम पु	मिटेडच्या www होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधेरी प् वेबसाईट: ww दार/जामिनदार यांनी त्यानंतरती कर्जवार/, म/मार्गदर्शनानुसार कारीनुसार सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एन्कोसं ६(२) अन्वये खाली-	bseinc ०५.२० ०५.२० ब्रिव्यः काय सॉलिटेअर ब्रीत्म हाड जामिनवारां स्वरा खाते - यझेशन ॲं मंट) रुल्स, मुद्र तारखांग संगिक खत्त	ia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा ग्रिंस्य फ्र.१२३, अव्व व्र९३, व्यापेरिट पार्क, ४४०० व्र९३, व्यापेरिट पार्क, ४४०० व्र९३, व्यापेरिट पार्क, इ.स्.म.स्युक्स गॅन-परफॉर्मिंग २००२ च्या निर ना मागणी सूचना वी, गुल्क इत्यादी	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ j.in स लिमिटेडन ऑरु फिनानि ऑरेटसमध्ये ऑरु फिनानि वितरीत करण् आणि सदर स्	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कहून वित्तीत कि हून वित्तीत शि मुद्दत ख वर्गीहित क शेवल ॲसे वेता कलम श्वात आली जूचनेत नमुद	आहे. डळाच्या सभे इळाच्या सभे का मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ होती आणित्यान् एक्मेवरीलकरार	त मान्य करण्य व ततीने व करि वूलनस लिमि संदीप श् संचाल एन:00३६८३ मिटेड गोविंदजी मार्ग, 1) आहे. आम्ही न कसूर केलेली अ हे. श्रीराम हार्जा मेन्ट ऑफ सिक्यु ाप्त अधिकाराअंत सार सदर सूचना प्र	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. बिजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू बिबय कंधारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१.	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,५२,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२१ कर्बाची वितरित रक्कम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गीद्धारे पुनर्विलोकन गीद्धारे पुनर्विलोकन प्राद्धार म005106 माव्या प्रार्था खाली नमुद करीत आहोत की, वि भारतीय रिझव्ह वैक्वि फावनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले करण्यात आले हातमाट हातमाट द कर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता घेत द्वारा वितरीत निर्देश प्र्चाप्राधिकृत अधि अन्वये आणिसिक् ००२ च्या कलम १३ सांच्या आत रक्षम पु र रक्षम जमा करण्या	मिटेडच्या WWW होते आणि १५ नं होते आणि १५ नंदणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधेरी प् बेबसाईट: WW दार/जामिनदार यांनी ल्यानंतरही कर्जवार/ न/मार्गदर्शनानुसार कारीनुसार सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एन्कोसं (२) अन्वये खालीन र्गपणे जमा होईपर्यंतप्र बाबत खालील कर्जव	bseinc ०५.२० ०५.२० तित्यः काय सॉलिटेअर र्व, मुंबई - w.shrir श्रीराम हाउ जामिनदारां सदर खाते - षझेशन ॲन् मंट) रुल्स, मुद्द तारखां- ासंगिक खच्च ार/जामिन	ia.com वेब २४ रोजी झा २४ रोजी झा गित्य क्र.१२३, वर्मापॉरेट पार्क, ४०० ०९३. amhousing इसिम फायनान वे रारखेतुस गॅन-परफॉर्मिंग उ न्ड रिकन्स्ट्रक्शन २००२ च्या निय ना मागणी सूचना वी, गुल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क.७ J.in स लिमिटेड प्रा या व्याज आं अँसेटसमध्ये ऑफ फिनानि वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण	उपलब्ध ३ वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कडून वित्तीत णि मुद्दत ख वर्गीहित क श्वियल ॲसे वेता कलम ग्यात आली यूचनेत नमुद	आहे. डळाच्या सभे इळाच्या सभे का मंडळाच्य मॉडेळ्ळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ होती आणित्यान् एकमेवरीलकरार होते.	त मान्य करण्य व ततीने व करि वूलनस लिमि संदीप श् संचाल रन:00३६८३ मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी पार स्व श्रीराम सर्का मेन्ट ऑफ सिक्यु ाप्त अधिकाराअंत सार सदर सूचना प्र शने पुढील व्याजा	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचरी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.१४,२८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्षम रू.४,०८,०३५/- आणि	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन प्रिप्ते पुनर्विलोकन माध्या मousing माध्या ज्याअर्थीखाली नमुद करीत आहोत की, वि भारतीय रिझव्ह वैकिन्न प्रायनास लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेगासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत ऽ	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले करण्यात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्णयात आले द कर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता पेत द प्रा वितरीत निर्देश त्या प्राधिकृत अधि अन्वये आणि सिक् ००२ च्या कलम १ उक्तम जमा करण्या ऑतम ज्ञात पच्यावर आहे.	मिटेडच्या www होते आणि १५ ने होते आणि १५ नोवणीकृत काम मुख्य कार्यात्सवः चकाला, अंधेरी प् वेवसाईट: ww तार/जामिनदार यांनी त्यानंतरही कर्जवार/ न/मार्गदर्शनानुसार न कारीनुसार सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एफोर्स (२) अन्वये खालीन र्णपणे जमा होईपर्यंतप्र बाबत खालील कर्जव पाटविण्यात आली ह	bseinc 0५.२० 0५.२० सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हाउ जामिनवार्य स्वर खाते न युद्देशन ॲ मेंट) इल्स, मुद्दतारखाते मंद्र र खाते न प्रदेशन ऑ मंद्र र खाते न प्रदेशन ऑ मंदा र जामिन रेती ती ना - '	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा कॉर्पोरेट पार्क, ४०० ०९३. amhousing कर्तिग फायनान नी देव तारखेनुस तॅन-परफॉर्मिंग र न्ड रिकन्स्ट्रक्शन २००२ च्या विर ता मागणी सूचना व, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग पोहोच होता पुन्ह	गराईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ g.in स लिमिटेडव ए व्याज आ ऑस फिर्मान म ३ सहवार्गि वितरीत करण आणि सदर स् यांना कळविण । प्राप्त झाली :	उपलब्ध ः द्वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ७व कडून वित्तीर णि मुद्दल ख वर्गीकृत क शेयल ॲसे वेता कलम यात आली दूचनेत नमुद प्यात आले आणि म्हणू	आहे. डळाच्या सभे काक मंडळाच्य मॉडेल्ला डीआवा डीआवा सिंह स्क्रि चेन्नई-६०००० १ व सहाय्यता पेतल काम जमा करण्यात रण्यात आले आ टस् ॲन्डएनफोर्स १३(२) अन्वये प्र होतो आणि त्यान् रक्षमेवरील करार होते. न,त्यांना याबाबत	त मान्य करण्य । वतीने व कर्गि बूलन्स लिमि संदीप श् संचाल (न:00३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोर्थिकराअंत सार सदर सूचनाप्र राने पुढील व्याजा सदर जाहीर सूचने	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचरी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्कम रू.४,०८,०३५/-	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहेः बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन मिछ प्रात् मिछ प्रात् मारतीय रिझव्ह वैक्वि प्रायनान्स लिमिटेड इंटरेस्ट ऑक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या अ	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आले करण्यात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्णयात आले हात्र वितरीत निर्देश ज्व्या प्राधिकृत अधि अन्वये आणि सिक् अन्वये आणि सिक् उक्या करण्या अन्वया आत रक्तम पु र रक्तम जमा करण्या अतिम ज्ञात पत्त्यावर आहे. यात येत आहे की, प्र	मिटेडच्या www हे होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यात्वाः चकाला, अंधेरी पृ वेषसाईट: ww तार/जामिनदार यांनी ात्यानंतरही कर्जवार/ व/मार्गदर्शनानुसार वाकारीनुसार सिक्युरीट पुरिटी इंटेस्ट (एन्कोर्स ५(२) अन्वये खालीन पाठविण्यात आली हं तिभूत माल्यमत्ता सोडव	bseinc 0५.२० 0५.२० सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हाउ जामिनवार्य स्वर खाते न युद्देशन ॲ मेंट) इल्स, मुद्दतारखाते मंद्र राज्य सिन संगिकखत्त संगिकखत्त संगिजामिना रोती ती ना-'	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा कॉर्पोरेट पार्क, ४०० ०९३. amhousing कर्तिग फायनान नी देव तारखेनुस तॅन-परफॉर्मिंग र न्ड रिकन्स्ट्रक्शन २००२ च्या विर ता मागणी सूचना व, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग पोहोच होता पुन्ह	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडव गर व्याज आं ॲसेटसमध्ये ऑफ फिनानि म ३ सहवानि वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण । प्राप्त झाली	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल क स्ट्रीट, , ७७२, ७व कडून वित्तीय किस्ट्रन व कीयुल स्व वेता कलम यात आले यात आले आणि म्हणू वाच्या कलम	आहे. डळाच्या सभे इळाच्या सभे जाक मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल इम जमा करण्यात पण्यात आले आ टस् ॲन्ड एनफोर्स १३(२) अन्वये प्र होती आणित्यानु होती. न्त्यांना याबाबत म १३ चे उपकल्पम	त मान्य करण्य व ताने व करि व्रूलन्स लिमि संदीप श् संचाल एन:00३६८३१ मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोति सत्यु कलेली अ हे. श्रीराम हार्जी मेन्ट ऑफ सिल्यु सार सदर सूचना प्र शाने पुढील व्याजा सदर जाहीर सूचने (८) ची तरतूद अ	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,५२,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहेः बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मousing मousing स्पाद्य स्पाउभर्थी खाली नमुद करीत आरोत की, वि भारतीय रिझर्व्ह बैकि फायनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद स्वर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत अ	मुन्याती लं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले FINANCE FINANCE Colf Co	मिटेडच्या WWW हे होते आणि १५ नॉदणीकृत काय मुख्य कार्यातवा: चकाला, अंधरी प् बेबसाईट: WW दार/जामिनदार यांनी त्यानंतरही कर्जवार/, न/मार्गदर्शनानुसार कारीनुसार सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एन्कोस् (२) अन्वये खालीन जंपणे जमा होईपर्यंतप्र बाबत खालील कर्जव पाठविण्यात आली हं तिभूत माल्मचा सोडव कर्जवारांचे मना	bseinc 0५.२० 0५.२० सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हाउ जामिनवार्य स्वर खाते न युद्देशन ॲ मेंट) इल्स, मुद्दतारखाते मंद्र राज्य सिन संगिकखत्त संगिकखत्त संगिजामिना रोती ती ना-'	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा कॉर्पोरेट पार्क, ४०० ०९३. amhousing कर्तिग फायनान नी देव तारखेनुस तॅन-परफॉर्मिंग र न्ड रिकन्स्ट्रक्शन २००२ च्या विर ता मागणी सूचना व, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग पोहोच होता पुन्ह	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडत स लिमिटेडत प्रवान आग ऑसेटसमध्ये ऑफ फिनानि वितरीत करण आणि सदर स् यांना कळविण प्राप्त कायह यकबाकी रक्षम	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कडून वित्तीय णि पुरल एव वर्गीकृत क श्विल ॲसे वेता कलम ग्यात आली दूचनेत नमुद आणि म्हणू वाच्या कलम	आहे. डळाच्या सभे काक मंडळाच्य मॉडेल्ला डीआवा डीआवा सिंह स्क्रि चेन्नई-६०००० १ व सहाय्यता पेतल काम जमा करण्यात रण्यात आले आ टस् ॲन्डएनफोर्स १३(२) अन्वये प्र होतो आणि त्यान् रक्षमेवरील करार होते. न,त्यांना याबाबत	त मान्य करण्य । वतीने व कर्गि बूलन्स लिमि संदीप श् संचाल (न:00३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोर्थिकराअंत सार सदर सूचनाप्र राने पुढील व्याजा सदर जाहीर सूचने	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्षम रू.४,०८,०३५/- आणि कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहेः बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन गिद्धारे पुनर्विलोकन माध्या स्राध्या स्राध्या करीत आरोत की, वि भारतीय रिझर्व बैकि फायनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत उ कर्जदारांचे लक्ष वेधण्य श्रीमती पूचारानी :	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लि ा करण्यात आले हात्रवार/सहकर्ज हात्रवार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता घेत् द्वारा वितरीत निर्देश उच्चाप्राधिकृत अधि अन्वये आणिसिस् ००२ च्या कलम १३ सांच्या आत रक्षम पु अतिम ज्ञात पत्त्यावर आहे. यात येत आहे की, प्र कर्जदार व सह नाव व प्र डी गुप्ता (कर्जद	मिटेडच्या www होते आणि १५ नौंदणीकृत काय नौंदणीकृत काय मुख्य कार्यातय चकाला, अंधेरी पू बेयसाईट: ww दार/जामिनवार यांनी ल्यानंतरही कर्जवार/ वावत रवालील कर्जव पाठविण्यात आली हं तिभूत माल्यमत्ता सोइय कर्जवारांचे मना	bseinc 0५.२0 0५.२0 र्त्रा सुंबई - w.shrir जामिनवारां न्यझेशन ॲ मुंद रास्य सुंग् वामिनवारां मुंद रास्य सुंग् वामिनवारां मुंद रोग्यासान् रेत्रा योग्यासान्	Jia.com वेब २४ रोजी झा २४ रोजी झा मेरिय क.१२३, कॉर्पेस्ट पार्क, ४०० ०९३. amhousinq कॉसेग फायनान ने वेव तारखेनुस न- परफॉर्मिंग प्र किस-ट्रक्शन २००२ च्या निर ता मगणी सूचना वे, युल्क इत्यावी वार/तारणकर्ता न पोहोच होता पुन्ह टी उपलब्ध वेळेस	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडव ार व्याज जा संस्टिसमध्ये ऑस फिनानि वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण ा प्राप्त झाली दंदर्भांत कायब थकवाकी	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कडून वित्तीत णि गुरुत ख कडून वित्तीत णि गुरुत ख वर्गीहित क श्वेयल ॲसे चेता कलम ग्यात आली ज्रूचनेत नमुद आणि म्हणू याच्या कलम	आहे. डळाच्या सभे डळाच्या सभे का मंडळाच्य मॉडेळा डीआया स्वित्र हिला चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ चेन्नई-६००००१ स्विभिद्ध स्वमेवरीलिकार होते. नत्यांनायाबाबत न२३ चेउपकलम प्रतिभूत पत्ता परिसर अप	त मान्य करण्य व तान्य करण्य व ततीने व कर्गि वूलन्स लिमि संचाल संचाल रागेविंदजी पार गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, याने पुढील व्याजा सदर जाहीर सूचने (८) ची तरत्द अ माल मत्ते गर्टमेंट क्र.टी:	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड जवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,९२८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्जाची वितरित रक्कम रू.१,०८,०३५/- आणि कर्ज खाते क्र. एसबीटीएचएनई ००००३२७ कर्जाची वितरित रक्कम रू.१३,५१,९६५/-	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिंग असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२९५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड.
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मousing मousing मousing मousing करीत आरोत की, वि भारतीय रिझर्व बैंके फायना-स लिभिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत कर्जदारांचे लक्ष वेधण्य श्रीमती पूचारानी फ्लॅंट क्र.७०७, अ	मुन्यातीलं उत ाकरण्यात आले करण्यात आले करण्यात आले FINANCE प्राणि दकर्जदार/सहकर्ज क्वीय सहाय्यता पिरं दकर्जदार/सहकर्ज वेत्वीय सहाय्यता पिरं दकर्जदार/सहकर्ज वेत्वीय सहाय्यता पिरं क्वाप्राधिकृत अधि अन्वये आणि सिक् ००२च्या क्रात्म जान कर्ण्या आत एकम पु र एकम जमा करण्या अतिम ज्ञात पत्त्या कर् यात येत आहे की, प्र कर्जदार व सह नाव व प् डी गुप्ता (कर्जद आय०ही हबटाउउ	मिटेडच्या www होते आणि १५ नौदणीकृत काय मुख्य कार्यात्स मुख्य कार्यात्स मुख्य कार्यात्स मुख्य कार्यात्स मुख्य कार्यात्स चकाता, अधेरी पू बेबसाईट: ww तार/जामिनतार यांनी त्यानंतरही कर्जवार/ न/मार्गदर्शनानुसार कर्जवारांचे तभूत माल्म्मता सोइर कर्जवारांचे मना र) न गार्डनिया, जीस	bseinc 0५.२0 0५.२0 र्त्रा सुंबई - w.shrir जामिनवारां न्यझेशन ॲ मुंद रास्य सुंग् वामिनवारां मुंद रास्य सुंग् वामिनवारां मुंद रोग्यासान् रेत्रा योग्यासान्	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा गित्स्य क्र.१२३, बॉपरिट पार्क, इबॉपरिट पार्क, इबॉपरिट पार्क, बाhousing करिस-परफॉर्मिंग इकिस्-ट्रक्सन २००२ च्या निर ता मागणी सूचना व, गुल्क इत्या नि दार/तारणकर्ता न पोहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस् क.एसस ००	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन स लिमिटेडन प्रवाप अफि फिनानि मि २ सहवापि वितरीत करण आणि सदर स् यांना कळविण प्राप्ता कायद्य यकबाकी रक्षम कर्ज खाते टी गूएचव्हीए ००२१४८ अं	उपलब्ध ः द्वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कडून वित्तीय णि घुट्ल ख वर्गीकृत क श्विल ॲसे वेता कलम श्वाल ऑसे देवा कलम श्वाल ऑसे देवा कलम श्वाल असे धाच्या कलम ।	आहे. डळाच्या सभे डळाच्या सभे मॉडळाच्य मॉडेळा डीआया स्त्री दिख्या चेन्नई-६००००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६०००१ चेन्नई-६००००१ चेन्नु स्ति-६००१ स्ति-६०००१ स्ति-६०००१ स्ति-६००१ स्ति-६००१ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६००२ स्ति-६०२ स्ति-६०२ स्ति-६०२ स्ति-६०२ स्ति-६०२ स्ति-द्यान्न प्रति-६०२ स्ति-द्यान्न प्रति-६०२ स्ति-१ स्ति-६०२ स्ति-१ स्ति-स्ति-१ स्ति-१ स्ति-१ स्ति-	- त मान्य करण्य व वतीने व कर्ति वूलन्स लिमिं संदीप श् संदीप श् संचाल (न:00३६८३) मिटेड मिटेड मोविंदजी मार्ग, ती आहे. आम्ही न कसूरकेलेली अ हे. श्रीराम हार्की मेन्ट ऑफ सिक्यु गार्म अधिकाराअंत सार सदर सूचना प्र शने पुढील व्याजा सदर जाहीर सूचने (८) ची तरत्दू अ मालमत्ती गार्ट मेंट क्र.टी: गा-टी २, २२ थेया इम्पीरिअ	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री.राब् खंडू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनामट्टी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४०	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,९२८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौवा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटिएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, युनायटेर सम्यक राज कोहीसोलि. नग इमारतीत, भूखंड क्र.६३० 1
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मousing मousing स्पाद्य स्पाअर्थीखाली नमुद करीत आलोत की, वि भारतीय रिझव्हे बैंकि फायनान्स लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद स्वर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत अ कर्जदारांचे लक्ष वेधण्य श्रीमती प् चारानी फ्र्स्ट क्र.७०७, अ रोड जबळ, मिरा तसेच : बी-१२,	मुन्याती लं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आले FINANCE FINANCE Colf C	मिटेडच्या WWW होते आणि १५ नॉदणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधेरी प् बेबसाईट: WW दार/जामिनवार यांनी त्यातंस्तरी कर्जवार/ वासरीनुसारं सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्स (२) अन्वये खालीन कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्ममत्ता सोडर कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्ममत्ता सोडर कर्जवारांचे पाठनिग्या, जीस ३१०५ कोहीसोलि, वी	bseinc ०५.२० ०५.२० बित्यः काय सॉलिटेअर बॉलिटेअर बॉलिटेअर बॉलिटेअर बॉलिटेअर बॉलिटेअर बॉलिटेअर बं, मुंबई - w.shrir बामिनवारी सरामिनद प्रोतेपम हाड जामिनवारी सरामिनद संगिक खत्त संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक खत्त संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगित संगिक संगि संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगित संगिक संगित संगिक संगि संगि संगिक संगिक संगि संगिक संगि संगिक संगि संगिक संगि संगि संगि संगि संगिक संगि संगिक संगि संगि संगिक संगि संगि स	ia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा कॉर्परेट पार्क, ४४०० ०९३. amhousing इन्हेरिम फायनान २००२ च्या निर ता पर्फार्मिम ऽ ब्ह रिकन्स्ट्रव्सन २००२ च्या निर ता प्राणकर्ता र पोहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस का क.एसन देव राक दिनांक दे य राक्ष	स्ताईटवर द लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ j.in स लिमिटेडन एव्याज आगं अँसेटसमध्ये ऑफ फिनानि वितरीत करण् आणि सदर स् यंना कळविण प्राप्त झाली वितरीत करण् आणि सदर स् यंकबाकी दिक्स् पा कर्ज खाते टीयूएचव्हीए ००२१८ अं ०७.०५.२० म इ.१८,९	उपलब्ध ३ वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कडून वित्तीत णि गुट्त ख कडून वित्तीत णि गुट्त ख वर्गीहित क श्वेयल ॲसे चेता कलम ग्यात आली यूचनेत नमुद श्वाया कलम प्यात आले आणि म्हणू वाच्या कलम । - - - - 	आहे. डळाच्या सभे डळाच्या सभे मॉडळाच्य मॉडेळा डीआया स्त्री दिखाया स्त्री दिखाया स्त्री दिखाया प्रस दिखाया प्रेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६०००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६००००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६०००१ वेन्नई-६००४ वेन्नई-६००४ वेन्नई-६००४ वेन्नई-६०४ वेन्नई-६०४ वेन्नई-६०४ वेन्नई-६०४ वेन्नई-६०४ वेन्नई-६०४ वेन्डई-६०००१ वेन्नई-६०४ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्रई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्रई-१ वेन्नई-१ वेन्नई-१ वेन्य्र	त मान्य करण्य व तान्य करण्य व ततीने व कर्ति वूलनस लिमि संवाल संचाल रागे व कर्ति प्रे व कर्ति प्रे व कर्त्र मेन्ट आ कर्ति अ हे. श्रीराम रार्जी मेन्ट ऑफ सिक्यु ता अधिकाराअंत सार सदर सूचना प्र शो पुढील व्याजा सदर जाहीर सूचने (८) ची तरत्द् अ माल म त्ते रार्ट मेंट क्र. टी :	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री.राबू खंडू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्ववेशी मिल रोड, चुनामट्टी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम	 कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,४४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ०००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ०००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ०००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ०००३२७ कर्ज खाते क्र.एसटीयूएवटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,३७,५७३/- (रूपये चार लाख सरतीस 	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० 1 आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन प्राट्य द्वाउभर्थी खाली नसुव करीत आहोत की, वि भारतीय रिझव्हें बैकेइ फाबनात्स लिभिटेख इंटेस्ट ऑक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या उ सुचित करण्यात येत उ कर्जदारांचे त्रस्त वेधण्य श्रीमती पूजारानी इ फ्रस्टेड क्र.७०७, अ रोड जबळ, मिरा तसेच : बी-१२, विजय पंजाब हॉर्ट	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्जवार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता पेत वत्ती वितरीत निर्देश उज्व्ये आणि सिन्ध् उज्व्ये आणि सिन्ध् खारा वितरीत निर्देश उज्व्ये आणि सिन्ध् खारा वितरीत निर्देश उज्व्ये आणि सिन्ध् खारा वितरीत निर्देश उज्व्ये आणि सिन्ध् खारा वात पत्यावर आहे. यात येत आहे की, प्र कर्जवार व सह नाव व प डी गुष्ठा (कर्जव आयल्ही हबटाउज् रोड पूर्च - ४०: साई आशिर्वाव देल समोर, भाईर	मिटेडच्या www होते आणि १५ नोंवणीकृत काय मुख्य कार्यात्म मुख्य कार्यात्म मुख्य कार्यात्म ख्वसाईट: ww वेषसाईट: ww वार/जामिनदार यांनी ग्रिटी इंटेस्ट (एन्कोर्स (२) अन्वये खालीन पार/दार्शनानुसार कर्जवारांच कर्जवारांचे क्वांदारांचे क्वांता क्वांतांचे क्व	bseinc 0५.२० 0५.२० हिल्मः काय सॉलिटेअर वं, मुंबई जामिनवारां ब्रिराम हाय जामिनवारां श्रीराम हाय जामिनवारां संगिक खर्म प्रुव तारखांन गर्मगिक खर्म प्रुव तारखांन गर्मगिक खर्म प्रेव राषांनिन संगिक खर्म प्रेव राषांनिन संगिक खर्म संगिक स्वर्म संगिक स्वर्म प्रेत राषा संगिक स्वर्म संगिक स्वर्म संगिति स्वर्म संगिक स्वर्म	Jia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा कॉपरिट पार्क, ४४०० ०९३. ат सिंग फायनान इ. स्का-स्ट्रव्यानि त. प्रफॉर्मिंग इ. स्का-स्ट्रव्यानि त. प्रा कि स्ट्रव्यानि त. प्रा कि स्ट्रव्यानि त. प्रा के स्ट्रव्यानि त. देय राक्वा - (स् पंच्या	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन प्रवाप्त वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण प्राप्ता झाली वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण प्राप्ता झाली वितरीत करण् आणि सदर स् यंकबाकी दिक्स म कर्ज खाते टी यूएचव्हीए ००२१८ अं ०७.०५.२० म रू.१८८,९ ज्पये अठरा ण्णव हजार	उपलब्ध ३ वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ७व कडून वित्तीत णि मुद्दल ख वर्गीड्रित क श्वेयल ॲसे चिता कलम श्वात आली यूचनेत नमुद श्वात आली यूचनेत नमुद प्राप्ट आय आणि म्हण्णू याच्या कलम । स्राएआय कर्ड रोजी ५,६२३/ लाख सहाशे	आहे. डळाच्या सभे डळाच्या सभे मॉडेळाच्य मॉडेळा डीआया दीआया स्टिप्स चेन्नई-६००००१ प्रसिद्ध् चेन्नई-६००००१ प्रसिद्ध् चेन्नई-६००००१ प्रसिद्ध् चेन्नई-६००००१ प्रसिद्ध् मजदा, गुरु हन य सहाय्यता प्रेतल मजदा, गुरु हन होती. तत्यांना याबाबत दर्श् चे उपकल्म प्रसिभूत पत्ता परिसर अप २२०३, दि मजदा, से एव्हेन्यू म्हण् बांधका मित सीटीएस क्र.	त मान्य करण्य त मान्य करण्य व वतीने व कर्ति यूलन्स लिमिं संदीप श् संचाल (न:00३६८३) मिटेड मेटेड मेटेड मेटेड मेटेड (ट) चीतरत्द अ मालमत्ते (ट) चीतरत्द अ मालमत्ते (ट) चीतरत्द अ मालमत्ते (र) चीतरत्द अ मालमत्ते (र) चीतरत्द अ	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री.राब् खंडू टाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्ववेशी मिल रोड, चुनामट्टी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि.	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्ज खाते क्र. एसबीटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र. एसबीटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रु.४,३७,५७३/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे ज्याहत्तर फक्त)	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सम्यक राज कोहीसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मारतीय रिझर्व वैकिय फायनास लिमिटेड इंरोस्ट अंक्ट २००२ सारपायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर यूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत उ कर्जवारांचे लक्ष वेधण् श्रीमती पूचारानी न फ्लॅट क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं FINANCE FINANCE Colf Co	मिटेडच्या WWW होते आणि १५ नांदणीकृत काम नांदणीकृत काम मुख्य कार्यात्वव: बकाला, अंधेरी पू वेवसाईट: WW दार/जामिनदार यांनी त्व्यात्तरती कर्जवार/ त/मार्गदर्शनानुसार कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्प्रमत्ता सोडर कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्प्रमत्ता सोडर कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्प्रमत्ता सोडर कर्जवारांचे पाठविण्यात आली हं दिभूत माल्प्रमत्ता सोडर कर्जवारांचे पार न गार्डनिया, जीस दर पूर्व - ४०११० इ. विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह	bseinc ०५.२० रित्यः काय सॉलिवेअर व्, मुंबई - w.shrirr श्रीराम हाउ जामिनवा सांगिक खन्त् ए.डोरामन संगिक खन् स्र रेवा मन्जल क्स सम्पो	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा ग्रिंग रायनान व्यॉपरिट पार्क, ४०० ०९३. amhousing इ. हेस्कर्स्यवादी तार, अल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग योहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस् विनांक प् दा, देय रक्वय - (स् ग,	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन स लिमिटेडन प्रवास किनानि म ३ सहवानि वितरीत करण् आणि सदर स् यंनमत कायह आणि सदर स् यंनमत कायह अफि स्वाननी रिक्रम कर्ज खाते टी ग्रूएचव्हीए ००२१८ अं ०७.०५.२० म इ.१८,९ रूपये अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि	उपलब्ध ३ वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ७व कहून वित्तीत णि गुरुल ख वर्गीहित क शेयल ॲसे पि गुरुल ख वर्गीहित क शेयल ऑ रेवित कलम श्यात आली दूचनेत नमुद प्रयात आली दूसएआय द्रारा वित्त प्रयात आली दूसएआय द्रारा वित्त प्रयात आली द्रारा वित्त आणि म्हणू प्रयात आली द्रारा वित्त प्रयात आली द्रारा वित्त प्रयात आली द्रारा वित्त प्रयात आली द्रारा वित्त का प्रयात आली प्रयात आली द्रारा वित्त का प्रयात आली	आहे. डळाच्या सभे इळाच्या सभे का मंडळाच्य मॉडेळा डीआया रा मॉडेळा चेन्नई-६००००१ प्र सहाय्यता पेतल का मंजला, गुरु ह- व सहाय्यता पेतल का का करण्यात आले आ रा मजला, गुरु ह- व सहाय्यता पेतल का का करण्यात रा मजला, गुरु ह- परिसर अप २२०३, दि मजला, से एव्हेन्यू म्हण बांधकामित सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १	त मान्य करण्य व तीने व कर्ति यूलन्स लिमिं संदीप श् संदीप श् संचाल (व) २६८३/ मिटेड गोविंदजी मार्ग, विआहे. आम्ही न (कस्एकेलेली आ हे. श्रीपम हार्ड्स मेन्ट ऑफ सिक्यु गाप्त अधिकाराअंत सार सदर सूचनाप्र श्रो पुढील व्याजा सदर जाहीर सूचने (८) ची तरतूद अ माल मत्ते प्रिक ल्प जर्म ९ए (भाग), ९ सर्व्हे क्र.१३/ २८/१३ ते २	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री.राब् खंडू ठाकूर १३६, राषाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्ववेशी मिल रोड, चुनामट्टी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राब कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारक ४१०२१०	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकरो तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्कम रू.१३,५१,९६५/- कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१३७,५७३/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचरो त्र्याहत्तर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० 1 आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मousing मousing मousing मousing करीत आहोत की, वि भारतीय रिझव्हें बैके प्रस्प सूचा त्यांच्या अ स्रित्ते सूचनेत नमुद सर सूचना त्यांच्या सुचित करण्यात येत कर्जवरांचे लक्ष वेधण्य क्रींवत प् चारानी इ म्रस्टे क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : बी-१२, विचय पंजाब हॉ2 तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आले R कि M FINANCE FUNANCE JUI G G G G G G G G	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नोंवणीकृत काय मुख्य कार्यात्या चकाला, अंधरी पू वेवसाईट: WW तार/जामिनतार यांनी तत्यातंतरही कर्जवार/ त/मार्गदर्शनानुसार द्वार्टी इंटेस्ट (एक्सेर्स (२) अन्वये खालीन कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्प्रमत्ता सोडर कर्जवारांचे पार्डनिया, जीस ११०५ क कोहौसोलि, बी १२०५ क कोहौसोलि, बी १२०५ क कोहौसोलि, बी १२०५ क कोहौसोलि, बी १२०५	bseinc ०५.२० रित्यः काय सॉलिवेअर व्, मुंबई - w.shrirr श्रीराम हाउ जामिनवा सांगिक खन्त् ए.डोरामन संगिक खन् स्र रेवा मन्जल क्स सम्पो	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा ग्रिंग प्रांत्त्व क्र.१२३, व्यॉपरिट पार्क, ४०० ०९३. amhousing इन्हेंस्न-परफॉर्मिंग इन्हेंस्न-परफॉर्मिंग इन्हेंस्न-परफॉर्मिंग इन्हेंस्न-परफॉर्मिंग विय तारखेनुस ता प्रालक इत्यादी दार/तारणकर्ता र पोहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस् विनांक दा दा, देय रक्वय - (र पंच्या) न, देय रक्वय - (र ग,	मसाईटवर द लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन एव्याज आं ऑस्टेसमध्ये ऑफ फिनानि मि ३ सहवानि वितरीत करण् आणि सदर स् यंना कळविण प्राप्ता झाली देविंग् रावते व्र थकवाकी टी यूएचव्हीए ००२१८ अं ००.०५.२० म रु.१८,९ रुपये अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि कर्ज खाते व्र	उपलब्ध ३ वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ७व कहून वित्तीर णि गुट्त ख कहून वित्तीर णि गुट्त ख कहून वित्तीर णि गुट्त ख वर्गीहित क श्वेयल ॲसे चेता कलम श्वेयल ऑसे चेता कलम श्वेयल ऑसे चेता कलम श्वाल आणि म्हण्डू याच्या कलम प्रात्म आणि म्हण्डू आणि म्हण्डू आणि म्हण्डू वाच्या कलम रसएआय कल्म रसएआय कल्म रसएआय कल्म रसएआय कल्म रसएआय कल्म रसे क्य रा कल्म रा संचात कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्म रा कल्प रा कल्प रा कल्म रा कल्प रा कल रा कल रा कल रा कल रा का रा क रा क	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चिन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात प्रण्यात आले जा टस् ॲन्डएनफोर्स १३(२) अन्वयेप्र होती आणित्यानु रूक्मेवरीलकरार होती. तत्यांना याबावत क१३ चे उपकल्प्म परिसर अप २२०३, ति मजला, से एव्हेन्यू म्हण् बांधका मित सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १ सर्व्हे क्र. २१ मालाड, ता	त मान्य करण्य व तान्य करण्य व ततीने व कर्ति व त्वतीने व कर्ति व त्वलन्स लिमिं संदीप श् संचाल एन:00३६८३१ मिटेड गोविंदजी मार्ग, ती आहे. आम्ही न (कस् केलेली आ हे. श्रीराम हार्जा मेन्ट ऑफ सिक्यु तार्ध अधिकाराअंत सार सदर जाहीर सूचने (८) ची तरतूद अ माल मत्ते पिनेंट क्र.टी: रार्थ मेंट क्र.टी: रार्थ करप जम ९ए (भाग), श सर्व्ह क्र.१३१ २८/१३ ने २ ४ (भाग) गाव लुका: बोरिवल	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाजवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : पलॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : पलॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : पलॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ तसेच : पलॉट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० तसेच : राबू फिश सप्लायर (मालक), एकविरा माऊर्ल मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सायन रोड चुनाभई - ४०००२२ श्री. स्वप्नील राज् टाक्रर	कर्ज खाते क्र.एसरीयूएचरी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१४,३८,९२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्जाची वितरित रक्कम रू.१,०८,०३५/- आणि कर्ज खाते क्र. एसबीटीएचएनई ००००३२७ कर्जाची वितरित रक्कम रू.१,५१,९६५/- कर्ज खाते क्र.एसदीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.४,३७,५७३/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे ज्याहल्तर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० 1 आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
चे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मारतीय रिझर्व वैकि मारतीय रिझर्व वैकि फायनाम लिमिटेड इंग्रेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद सदर यूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत उ कर्जवरांचे लक्ष वेधण् श्रीमती पूचारानी न फ्लॉट क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल	मुन्यातीलं उत ाण बीएसई लिं ा करण्यात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्णयात आले हात्र कर्जवार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता पेद बत्या प्राधिकृत आधि जन्व्ये आणि सिक् दकर्जवार तन्दि क जन्व्ये आणि सिक् खारा वितरीत निर्देश जन्व्या प्राधिकृत आधि जन्व्या प्राधिकृत आधि अन्व्ये आणि सिक् खारा वता तक्तम पु उक्त्वया जात क्कम पु उक्त्वया जात क्क्रम पु र क्क्रम जात क्त्रम पु का यात्व जाते की, प्र कर्जवार व सह नाव व प डी गुष्ठा (कर्जव आवल्ही हबटाउक् रोड पूर्च - ४०० साई आशिवालि टेल समोर, भाईर क्र.टी२-२२०इ क्र.टी२-२२०इ क्र.टी२-२२०इ क्र.टी२-२२०इ क्र.टी२-२२०इ	मिटेडच्या WWW के होते आणि १५ नोंवणीकृत काय मुख्य कार्यात्स्य: चकाला, अंधरी पृ वेबसाईट: WW वार/जामिनदार यांनी त्यानंतरही कर्जवार/, व/मार्गदर्शनानुसार खारीनुसार सिक्युरीट पुरिदी इंटेस्ट (एन्फोर्स ५२) अन्वये खालीन पाठविण्यात आली ह तिभूत माल्प्रमत्ता सोडव कर्जवारांचे पाठविण्यात आली ह तिभूत माल्प्रमत्ता सोडव कर्जवारांचे पार्डनिया, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस १२०५ कोहीसोलि, जीस	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा ग्रित्य क्र.१२३, ऑपरिट पार्क, ४०० ०९३. amhousing कसिम फायना- नं देव तारखेनुस ग्रंग क्र.एसर ता मागणी सूचना दे रकन्ट्रव्यानि रा प्रेल्क इत्यादी दार/तारणकर्ता न योहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस दिनांक क दे उपलब्ध वेळेस पंच्या , दे य रक्का - (र ा, पंच्या र, उ	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन प्रवास किमानि मिस्टिसमध्ये ऑफ फिनानि मिस्टिसमध्ये ऑफ फिनानि वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण प्राप्ता कायद आणि सदर स् यंतर्भात कायद यक्कबाकी टी पूएचव्ही एर ००२१८ अं ठा.९.०५.२० म रू.१८,९ ज्पये अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि कर्ज खाते व्र टी एचव्ही एर ००२१७ अं	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ज्व कहून वित्तीर णि युद्द ख कहून वित्तीर णि युद्द ख वर्गीहित क श्विल ऑसे वेता कलम श्वाल ऑसे देता कलम श्वाल ऑसे देता कलम श्वाल ऑसे वेता कलम श्वाल ऑसे देता कलम श्वाल ऑसे वेता कलम श्वाल ज्वाल स्त्राल ज्वाल स्ताल ज्वाल स्त्राल	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात प्रण्यात आले जा टस् ॲन्डएनफोर्स १३(२) अन्वयेप्र होती आणित्यान् स्कमेवरील करार होती. तत्यांना याबावत स्१३ चे उपकल्म परिसर अप २२०३, ति मजला, से एवहेन्यू म्हण बांधका मिग सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १ सर्व्हे क.२१ मालाइ, ता रेरा कार्पेट क्षे मी. म्हणजे	त मान्य करण्य व मान्य करण्य व वतीने व कवि व वतीने व कवि व व्लनस लिमिं संदीप श् संचाल (व. 00 ३६८३) मिटेड मेटेड मेटेड मेटेड मेटेड से आप स्व स्वर जाहीर स्व स्वर जाहीर स्व स्वर जाहीर स्व स्वर जाहीर स्व स्व प्र) ची तरत्र्द्द अ मार्ट मेंट क्र.टीः (८) ची तरत्र्द्द अ माल मत्ते पार्ट मेंट क्र.टीः (४) ची तरत्र्द्द अ माल मत्ते (४) ची तर्र्द्द क.१३ २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुकाः बोरिवल् व ५६९ ची.फि	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी स्चना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली वॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी स्चना दिनांकः ०९.०५.२०२४ प्रां दिनांकः ०५.०५.२०२४ तसेच : पलॅंट क्र.२०३, युनायटेड सम्यक राब कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चीक, खारम ४१०२१० तसेच : राबू फिश सप्लायर (मालक), एकविरा माऊल् मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सायन रोड चुनाभई - ४०००२२ श्री. स्वप्नील राब् टाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभईी - ४०००२२	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४५,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकरो तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्कम रू.१,०८,०३५/- आणि कर्ज खाते क्र.एसवीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१३,७५७३/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचरो व्याहत्तर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र. २०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहीसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल चौक, खारघर, ४१०२१०
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मousing मousing मousing मousing करीत आरोत की, वि भारतीय रिझर्व वैकि प्रताय आरोत की, वि भारतीय रिझर्व वैकि प्रताय रेखर स्वन कर्मता आरोत की, वि भारतीय रिझर्व वैकि प्रताय प्रेयन्त नमुद स्तर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत स्र स् सूचना त्यांच्या सुचित करण्यात येत स्र स् सूचना त्यांच्या सुचित करण्यात येत स्तरे सूचनेत नमुद स्तर स्वाया हम्पी स्तर स्वाया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म श्री. धनंचय एस स्	मुन्यातीलं उत गणि बीएसई लिंग गणि बीएसई लिंग करण्यात आलं FINANCE FINANCE प्राप्ती दकर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यत पिरं उन्व्ये आणि सिक् उन्व्ये आणि सिक् उन्वे स्वार्य का साई आशिवां उन्न रोड पूर्व - ४० रा सा सह-कर्ज आयल्ही हबटाउन रोड पूर्व - ४०	मिटेडच्या WWW होते आणि १५ नॉवणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधरी प् बेबसाईट: WW वार/जामिनवार यांनी त्यानं तरही कर्जवार/ न/मार्गदर्शनानुसार कर्जवारांचे कर्जवार/ तभूत माल्मना सोडव पाठविण्यात आली हं तभूत माल्मना सोडव कर्जवारांचे ना हिनिया, जीस ११०५ क जोहीसोलि, बी तर पूर्च - ४०११० क, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४० वार) न गार्डनिया, जीस ११०५	bseinc ०५.२० तिवयः काय सॉलिटेअर व्, मुंबई - w.shrir श्रीराम हाउ जामिनवारां सदर खाते - यझेशन ॲन् मेंट) रुल्स, मुद्र तारखान संगिक खच्च संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगित संगिक संगित संगि संगिक संगिक संगिक संगित संगिक संगिक संगिक संगित संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगित संगिक संगित संगिक संगिक संगिक संगित संगिक संगिक संगित संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगिक संगि संगि संगिक संगि संगिक संगि संगिक संगि संगिक सं	ia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा गित्य क्र.१२३, कॉपॉरेट पार्क, ४७० ०९३. amhousinq कार्सिंग फायनान वेव तारखेनुस गमगणी सूचना र्व, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता र पोहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस का क्र.एसत ठा उपलब्ध वेळेस दिनांक दिनांक दिनांक देय रक्वा दिनांक देय रक्वा दिनांक देय रक्वा	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन प्रवास किमानि मिस्टिसमध्ये ऑफ फिनानि मिस्टिसमध्ये ऑफ फिनानि वितरीत करण् आणि सदर स् यांना कळविण प्राप्ता झाली वितरीत करण् आणि सदर स् यंतर्भात कायद प्रक्रम कर्ज खाते टी यूएचन्हीएर ००२१८ अं ०७.०५.२० म रू.१८८,१ व्यादे य्र	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कि स्ट्रीट, , ७७२, ७व कि स्ट्रीवत्तीत कि स्ट्रीयल अंसे विगीकृत क श्विल अंसे श्विल अंसे विगीकृत क श्विल अंसे विगीकृत क स्वाल काणि म्हणू विगीकृत काणि म्हणू काणि म्हणू काण् काणि म्हणू काणि काणि काणि म्हणू काणि काणि काणि म्हणू काणि म्हणू काण् काणि म्हणू काणि म्हणू काण् का	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल क्षेत्रई-६००००१ व सहाय्यता पेतल क्षेत्रई-६००००१ व सहाय्यता पेतल क्षेत्रई-६००००१ व सहाय्यता पेतल करण्यात य सहाय्यता पेतल करण्यात करण्या करण्यात करण्यात करण्या करण्या करण करण्या करण्या करण्या करण्या कर करण्या करण्या का	त मान्य करण्य त मान्य करण्य व वतीने व कवि यूलनस लिमिं संवीप श् संवाल (व. 00 ३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गी आहे. आम्ही न कस्तू केलेली आ हे. श्रीपम हार्जी मेन्ट ऑफ सिक्यु सा अधिकाराअंत सार सदर सूचना प्र सो पुढील व्याजा सदर जाहीर सूचनी (८) ची तरतूह अ साल मत्त्रे (८) ची तरतूह अ साल मत्त्रे (८) ची तरतूह अ साल मत्त्रे (८) ची तरतूह अ साह इमारती व प्रक ल्प ज मं १८ (भाग), श् सर्व्हे क्र. १३ २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुका: बोरिवल् व ५६९ ची.फ	एनपीए दिनांकः ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांकः ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांबपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री.राब् खंडू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्ववेशी मिल ररोड, चुनामट्टी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राब कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चीक, खारम ४१०२२० तसेच : राबू फिश सप्लायर (मालक), एकविरा माऊल् मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सायन रोड चुनाभर्ष्ट - ४०००२२ श्री. स्वप्नील राब् ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्ववेशी मिल	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१४,३८,१२३/- (रूपये चीदा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२१ कर्जाची वितरित रक्कम रू.१,०८,०३५/- आणि कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्जाची वितरित रक्कम रू.१३,५१,९६५/- कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१३,७९,९६५/- आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऍशी हजार एकशे	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञा इमारतीत, एनए जमिन बेअस्टिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक् आणि उप-नोंदणी अंबरना ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र. २०३, युनायटे सम्यक राज कोहीसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन करीत विद्वार प्राट्या ज्याअर्थी खाली नमुद करीत आहोत की, वि भारतीय रिझव्हें बैके प्रस्प स्वया त्यांच्या अर्था स्वान्स लिभिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ ? लारखेपासून ६० विवस एकत्रित सूचनेत नमुद सदर सूचना त्यांच्या सुचित करण्यात येत कर्जवारोंचे लक्ष वेधण्य श्रीमती प् चारानी स्तरेच : बी-१२, बिचय पंजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल पश्चिम दूतगती म श्री. धनंजय एस अ एस्टेंट क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा वसेच : बी-१२,	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं करण्यात आलं हाग्भवात आलं हाग्भवत्य आणि दकर्जदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यता पेत दारा वितरीत निर्देश प्रव्या प्राधिकृत अधि अन्वय आणि सिक् दाया प्राधिकृत अधि अन्वय आणि सिक् दाया प्राधिकृत अधि अन्वय आणि सिक् दाया प्राधिकृत अधि खारा वतरीत निर्देश प्रव्या प्राधिकृत अधि खारा वतरीत निर्देश प्रव्या प्राधिकृत अधि खारा वतरीत निर्देश प्रवाय प्राधिकृत अधि खात्र वेत्र रा सक् पात्र ये आहे की, प्र कर्जवार व सह नाव व प डी गुष्ठा (कर्जव आयिन्ही हबटाउव रोड पूर्च - ४०१ साईं आशिवां यात (सह-कर्जव साई आशिवां रोड पूर्च - ४०१ साईं आशिवां	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नोंवणीकृत काय मुख्य कार्यात्म मुख्य कार्यात्म मुख्य कार्यात्म ख्यात्मतिदर्श WW वार/जामिनतार यांनी त्रिम्ता प्रतिकर्जतार प्राट विंग्यात कर्जता पाठ विण्यात आली हं तिभूत माल्प्रमन्ना सोडव कर्बवारांचे पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमन्ना सोडव कर्बवारांचे पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमन्ना सोडव कर्बवारांचे पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमना सोडव कर्बवारांचे पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमना सोडव कर्बवारांचे पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमना सोडव पार विण्यात आली हं तिभूत माल्प्रमना सोडव पार विग्या, जीस ११०५ न गार्डनिया, जीस ११०५ कोहीसोलि, वी	bseinc 0५.२० 0५.२० हिलयः काय सॉलिटेअर द्रं, मुंबई - w.shrin श्रीराम हाय जामिनवरां स्रीराम हाय जामिनवरां स्रीराम हाय जामिनवरां स्रीराम हाय स्रिय स्टिभ स्वा मजल क्स समो ० ०९७ ोसी हटके	ia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा गित्स्य क्र.१२३, ऑपरिट पार्क, इर्क्यपरिट पार्क, इर्क्यपरिट पार्क, इर्क्यपरिट पार्क, इर्क्यपरिट पार्क, कार्स्सिम फायनान देश रक्य हे रिकन्ट्व्रियन २००२ च्या निर ता मागणी सूचना ते, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता न हे रिकन्ट्व्रियन ते, येत्य रक्य न (स्व पंच्या) दिनांक (देय रक्य दिनांक (देय रक्य	मसाईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नायः इमारत क्र.७ J.in स लिमिटेडन स लिमिटेडन प्रवास किनानि म स्तिमिटेडन प्रवास किनानि म स्तिमिटेडन ऑफ फिनानि वितरीत करण आणि सदर स् यंनमा कर्वावी वितरीत करण आणि सदर स् यंनमा कर्वावी दिम्पूएचन्हीए ००२१८ अं ०७.०५.२० म रू.१८८,९ वे याते ब्र टीएचन्हीएस ००२१७ अं ठ.०५.२० म रू.१८८,१ वे याठे व्याते व्य	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कि स्वीट, कि स्वीट,	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया रा मॉडेळा बेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल करण्यात प्रतिभूत पत्ता परिसर अप २२०३, ति मजला, से एल्हेन्यू म्हण बांधका मिल सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १ सर्व्हे क.२१ मालाड, ता रेरा कार्पेट खे मी. म्हणजेम मुंबई शह उपनगरातील मालाड-पूर्व,	त मान्य करण्य त मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस् लिमिं संवीप श् संवाल (व:00३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, श्रे भीराम हार्ज मेन्ट ऑफ सिंबयु सार सदर सूचनाप्र सर जाहीर सूचनी (८) ची तरतूद अ माल मत्त्रे (८) ची तरतूद अ माल मत्त्रे (८) ची तरतूद अ माल मत्त्रे (८) ची तरतूद अ साह इम्पारिश (या न्टा द शारती र प्रक ल्प ज मं १९ (भाग), श सर्व्हे क्र.१३ २८/१३ ते २ १ (भाग) गाव लुकाः बोरिवल् व्य ५६९ ची.फि र आणि मुंव नोंदणी बिल्ह्या	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी स्चना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फलॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिवमंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विबय कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली वॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१. तसेच : फलॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१ तसेच : फलॅट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ प्रांण सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ संच : पल्ट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि नी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० तसेच : राजू फिश सप्लावर (मालक), एकविरा माऊर्ल मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सबदेशी मिल रोड, चुनाभट्टी - ४०००२२ श्री. स्वप्नील राजू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रेड, चुनाभट्टी - ४०००२२ तसेच : राजू फिश सप्लावर (मालक), एकविरा माऊर्ल मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सागन रोड चुनाभर्ट - ४०००२२ श्र. स्वप्ट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि नी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४४०२१० 	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकरो तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२१ कर्जा खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्जा खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्जा खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१३,७६९/- अाणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऐशी हजार एकशे	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञा इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक् आणि उप-नोंदणी अंबरना ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र. २०३, युनावटे सम्यक राज कोहौसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१
मे सविस्तर नम् m वेबसाईटवर आ figit पुनर्विलोकन figit पुनर्विलोकन figit पुनर्विलोकन माराय पुरि ज्याअर्थी खाली नमुव करीत आहोत की, वि भारतीय रिखर्ड वैकि फावनास लिमिटेड इंटेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद सदर यूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत उ कर्जवरांचे लक्ष वेधण् श्रीमती पूचारानी न प्रत्तेंट क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम दूतगती म श्री. धनंजय एस अ पत्तें जवळ, मिरा तसेच : बी-१२, विजय पंजाब हॉटे	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ाकरण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं FINANCE FINANCE FINANCE Coll G G G G G G G G	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नांदणीकृत काम मुख्य कार्यात्ववः चकाला, अंधरीप् वेवसाईट: WW ता/जामिनतार यांनी त्व्यात्तप्रती कर्जवार/ त/मार्गदर्शनामुसार कर्जवारांचे मुतिये इंटरेस्ट (एकोसें (२) अन्वये खालीन कर्जव पाठविण्यात आली हं तिभूत माल्प्रमत्ता सोडल कर्जवारांचे मना तिभूत माल्प्रमत्ता सोडल कर्जवारांचे मना रा) न गार्डनिया, जीस र पूर्व - ४०११० द, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४० ता, न गार्डनिया, जीस १३०५ कोहौसोलि, वी र पूर्व - ४०११०	bseinc 0५.२० 0५.२० र्हातियेः काय संस्तिवेश्वे संस्तिवेश्वे संसिवेश्वर द्वां, मुंबई - w.shrin श्रीराम हाव जामिनवां संगिक खन्त स्वां मन्न द्वा घेण्यासा केसी हटके . पी. रोः ६ २ पी. रोः ६ २ पी. रोः ६ २	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा २४ रोजी झा रा स्विय क्र.१२३, द कॉसेंग फायनान ने वेव तारखेनुस मॅन-परफॉर्मिंग द का स्व क्र.१२३, द बामेरिट पार्क, ४०० ०२३. amhousing कॉसेंग फायनान ने वेव तारखेनुस पंच्यान दे रिकन्ट्रव्यानि दे रा रक्य दे रा रक्य रा र	स्ताईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ Jin स लिमिटेडव ारव्यान आगं अंसे फिनानि म इसहात वितरीत कायद यक्तबाकी दियो कळविण ा प्राप्त झाली गं संदर्भात कायविण यक्तबाकी दियो एचकविण रक्कम कर्ज खाते व्र टी प्रदेश अं ठ०.०५२,९० म इ.१८,९ कर्ज खाते व्र टी प्रवक्ता रि आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता रि आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता रि आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता रि आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता र आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता र आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता र आणि कर्ज खाते व्र टी प्रवक्ता र का ज्यात् म इ.७८२,१ वे अट्ठ यहात पा सहासा स्व	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल क् संचाल क स् र्याद जाल क स् र्युटे, , ७७२, ७व क स् र्रुटे, क स् र्र्डे क स् र्रेटे क स् र् क स् र्रेटे क स् र्रे क स् र्र क	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया रा मॉडेळा बेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ य सहाय्यता पेतल कर्म जा व सहाय्यता पेतल कर्म जा व सहाय्यता पेतल कर्म जा य सहाय्यता पेतल कर्म जा य सहाय्यता पेतल कर्म जा य सहाय्यता पेतल कर्म जा रा जा रिस अप २२०३, ति मजला, से एव्हेन्यू म्हण बांधका मिल सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १ सर्व्हे क.२१ मालाड, ता रेरा कार्मेट खे मी. म्हणजेम मुंबई शह उपनगरातील मालाड-पूर्व, येथील सर्व	त मान्य करण्य त मान्य करण्य व वतीने व कर्ति यूलनस लिमि संवीप श् संवाल (व. 00 ३६८३) मिटेड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, श्री पा ह कार्ही स्वयु सार सरर सूचना प्र शो पा ह कार्ही स्वयु सार सरर सूचना प्र शो पा ह कार्ही स्वयु सार मार्ट क्र. 21: (2) ची तरतूढ अ माल मत्ते (2) ची तरतूढ अ माल मत्ते (2) ची तरतूढ अ साल मत्ते (2) ची तरतूढ अ साल मत्ते (1) वितरकूढ अ साह इमारिअ त् जा त इमारती त प्रक ल्प ज मं १ प्र (भाग), श् सर्व्हे क्र. १३: २८/ (१३ ने) नाव लुका: बोरिवल् व ५६९ ची.फि र आणि मुंव नोंदणी बिल्ह्या	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी स्चना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विवय कंघारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्रि. राषाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्वदेशी मिल. रादे, दुनाभटी ४०००२२. मोबा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राच कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी. सेक्टर-२३, शिल्प चीक, खारम ४१०२१० तसेच : राजू फिश सप्लाबर (मालक), एकविरा माऊल् मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सावन रोड चुनाभई - ४०००२२ श्री. स्वर्णाल राजू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्वदेशी मिल राडे, चुनाभट्टी - ४००२२ तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी. सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२२० श्रीमती मंजुला राजू ठाकूर १३६/१४, राधाभाई चाळ, चाफेकर गह्री व्यायाम, स्वदेशी 	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकरो तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्बाची वितरित रक्कम रू.१३,५१,९६५/- अाणि कर्ज खाते क्र.एसदीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१३,५१,९६५/- कर्ज खाते क्र.एसदीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१३,७९,१२५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचरो व्याहलर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई०००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऐंशी हजार एकशे पंचवीस फक्त)	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञा इमारतीत, एनए जमिन बेअस्टिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक् आणि उप-नोंदणी अंबरना ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र. २०३, युनायटे सम्यक राज कोहीसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१
मिविस्तर नम् m वेबसाईटवर आ गीद्वारे पुनर्विलोकन गीद्वारे पुनर्विलोकन गीद्वारे पुनर्विलोकन गिद्वारे पुनर्विलोकन मिठण्डाति म्राव्या द्वाअर्थी खाली नमुद करीत आलेत की, वि भारतीय रिझर्व्ह वैकि प्रस्त प्रवास दिमिटेड इंटरेस्ट ऑक्ट २००२ २ तारखेपासून ६० विवस एकत्रित सूचनेत नमुद सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० विवस एकत्रित सूचनेत नमुद सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० विवस एकत्रित सूचनेत नमुद सरफायसी कायदा २० तारखेपासून ६० विवस एकत्रित सूचनेत नमुद सरफायसी कायदा २० तारखेपा सूचनेत नमुद स्तर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत स्र स्वान्स स्वान्ध स्तर सूचना त्यांच्या तसेच : अपार्ट मेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म श्री. धनंचय एस स् प्रत्वेय फ्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : अपार्ट मेंट सेथिया इम्पीरियल् रा क्ये ज्ञ क्ये निर २२, विजय पंजाब हॉर्टे तसेच : अपार्ट मेंट सेथिया इम्पीरियल्य	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिंग ा करण्यात आलं करण्यात आलं R कि M FINANCE FINANCE JUI G G G G G G G G	मिटेडच्या WWW होते आणि १५ नॉवणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधरीप् बेबसाईट: WW तार/जामिनवार यांनी त्यानंतरती कर्जवार/ न/मार्गदर्शनावुसार कर्जवारांचे कर्जवार/ त/मार्गदर्शनावुसार कर्जवारांचे वालील कर्जव पाठविण्यात आली तं तभूत माल्ममत्ता सोडर कर्जवारांचे वात्र तम्हानिया, जीस ११०५ त गार्डनिया, जीस ११०५	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा २४ रोजी झा रात्स्य क्र.१२३, : कॉपोरेट पार्क, ४००० ०२३. amhousinq कॉसेग फायनान नंती वेय तारखेनुस गॅन- परफॉर्मिंग : न्ड रिकन-स्ट्रेकान इ. कर एसन्य वेय रक- प्रे हे य रक्का दे रा रक्का दे र रक्का	स्पाईटवर : लेल्या संच लेल्या संच अंगव्या नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेड रार व्याज आं ऑस टसम वितरीत करण आणि सदर स् यंना कळविण प्रक्रम कर्ज खाते टी यूएचव्हीए ००२१८ अं २७७.०५.२० म र.१८,९ कर्ज खाते ब्र टीएचव्हीए २०२१८ अं २७७.०५.२० म र.१८,९ कर्ज खाते ब्र टीएचव्हीए २०२१,२० अं २७.०५,२० म र.९८,१ वे अड्ठयाहत गीस हजार व्वीस फक्स	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कि स्वे कि स्व कि स्वे कि स्वे कि स्व	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल् क्षम जमा करण्यात रण्यात आले आ रप्यात आले का रप्यात आ रप्यात आले का रप्यात आ रप्यात स रप्यात आ रप्यात स्व प्यात आ रप्यात आ रप्यात आ रप्यात स्व प्यात सा प्यात सा रप्यात सा र रात सा र र रप्यात सा रप्यात सा रप्यात सा रप्यात सा र र रप र र र रात स्य	त मान्य करण्य त मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस् लिमि संचाल संचाल (व. 00३६८३) मिटड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, कस्तू केलेलेन अ कस्तू केलेलेन अ कस्तू केलेलेन अ कस्तू केलेलन अ मार्ट मंट क्र.21: (८) ची तरत्द् अ सार सदर सूचना प्र रार्ट मंट क्र.21: (८) ची तरत्द् अ सार सदर सूचना प्र रार्ट मंट क्र.21: (८) ची तरत्द् अ सार सदर सूचना प्र रार्ट मंट क्र.23: (८) ची तरत्द अ सार सदर सूचना प्र रार्ट मंट क्र.23: (८) ची तरत्द अ सार स्वर जाहीर सूचने (८) ची तरत्द अ सार स्वर का क्षारती । प्रकल्प जर्म ९ए (भाग), श सर्व्हे क्र.23: र2/१३ ने २ ४ (भाग) गाव लुका: बोरिवल् मा व खंड आ ालीलप्रमाणे: या विशेने : पश्चि	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाबवळ अंबरनाथ- ४२१५०१ ततेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. ततेच : साक्षी गाऊन फॅब्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड बवळ, अंबरनाथ ४२१५०१ श्रीमती मंजू विबय कंधारे परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ- ४२१५०१ ततेच : फ्लॅंट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉंट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एतपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०५.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्यी च प्लंट क्र.२०३, युनायटेड सम्यक राज कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि बी. सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० तसेच : राजू फिश सप्लाबर (मालक), एकविरा माऊल् मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सबदेशी मिल रोढ, चुनाभट्टी ४०००२२ श्री. स्वप्नील राजू ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोढ, चुनाभट्टी २७००२२ श्रीस्ती मंजुला राजू ठाकूर १३६/१४, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोढ, चुनाभट्टी ४०००२२, मोबा.: ९८७४३६०९० 	कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.४५,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊरो अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१४,३८,१२३/- (रूपये चौदा लाख अडतीस हजार एकरो तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२१ कर्जाची वितरित रक्कम रू.१३,५१,९६५/- कर्ज खाते क्र.एसदीयूएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१३,५९,९६५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचरो व्याहलर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१६,७९,१२५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचरो व्याहलर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचटी एचएनई००००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्कम रु.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऐंग्री हजार एकशे पंचवीस फक्त)	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथीत सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र. २०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहीसोलि. ना इमारतीत, भूखंड क्र.६३० आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
मेवेबसाईटवर आ तेबसाईटवर आ तेद्वारो पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन मारतीय रिझर्व् वैकेट प्राअर्थी खाली नमुव करीत आतेत की, दि भारतीय रिझर्व वैकेट फायनाम लिमिटेड इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपायुन ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर यूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत सरफायसी कायदा २० तारखेपायुन ६० दिवस एकत्रित सूचनेत नमुद सदर यूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत कर्जवारांचे लक्ष वेधण् श्रीमती पूचारानी न प्रत्तेंच : अपार्ट मेंट सेचिया इम्पीरियल् पश्चिम द्रुतगती म श्री. धनंचय एस अ पत्तिच : बी-१२, विचय पंजाब हॉर्ट तसेच : अपार्ट मेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रुतगती म स्तिच म् द्रुतगती म	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं R कि S FINANCE FINANCE Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll	मिटेडच्या WWW होते आणि १५ नॉवणीकृत काय मुख्य कार्यातवः चकाला, अंधरीप् बेबसाईट: WW तार/जामिनवार यांनी त्यानंतरती कर्जवार/ न/मार्गदर्शनावुसार कर्जवारांचे कर्जवार/ त/मार्गदर्शनावुसार कर्जवारांचे वालील कर्जव पाठविण्यात आली तं तभूत माल्ममत्ता सोडर कर्जवारांचे वात्र तम्हानिया, जीस ११०५ त गार्डनिया, जीस ११०५	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा रे रोजी झा ग्री तिय प्रायनान् कॉसेग फायनान् ते सुल्क श्र्ये रे कॉसेग फायनान् ते युल्क श्र्ये रे का कि स्ट्रक्सन पोतोच होता पुन्ह ते उपलब्ध वेळेस् या मागणी सूचना ते, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता न पोतोच होता पुन्ह ते उपलब्ध वेळेस् पोतोच होता पुन्ह ते उपलब्ध वेळेस् पोतोच होता पुन्ह ते उपलब्ध वेळेस् पोतोच होता पुन्ह ते देय रक्का दिनांक क देय रक्का दिनांक क देय रक्का दिनांक क देय रक्का दिनांक क देय रक्का दिनांक क देय रक्का ता, कर्ज खात ह, न् (रूप पुल्कोप स्त्र	स्पाईटवर : लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडल प्रवान आग ऑस्टरमध्ये ऑक फिनानि म ३ सहवारि वितरीत करण् आणि सदर स् यंना कळविण प्रक्रम कर्ज खाते टी यूएचव्हीएर ००२१८ अं ०७,०५.२० प्रके खाते व्र प्रक्रम कर्ज खाते व्र टी एचव्हीएर ००२१८ अं ०७,०५.२० म क.१८८,९ प्रये अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि कर्ज खाते व्र टी एचव्हीएर ००२१७ अं ठा,०५,२० म क.१८८,९ ये अठ्ठयाहत आणि कर्ज खाते व्र टी एचव्हीएर ००२१७ अं	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कि स्वे कि स्व कि स्व कि स्वे कि स्वे कि स्वे	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात रण्यात आले आ रय्यु ॲन्डए-फोर्स १२(२) अन्वये प्र रकमेवरीलकरार होते. तत्यांना यावावत प्र सहाय्यता पेतल् कामेवरीलकरार होते. तत्यांना यावावत प्र स्ड चे उपकल्म प्र सिम् रू ने प्र स्ड प् मालला, से एव्हेन्यू म्हण वांधक मित सीटीएस क्र. १, ते ५७, (भाग), १ सर्व्हे क्र.२१ मालाड, ना रेरा कार्पेट क्षे मी. म्हणवेन मुं बई शह उपनगरातील मालाइ-पूर्व वेथील सर्व य् युत्तिम छा प् यिस्य क्र	त मान्य करण्य त मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस् लिमि संवीप श् संचाल प्राः 00३६८३ मिट आस्त्री मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, शोविंदजी मार्ग, सवस् जाहीर स्वन् (८) ची तरत्द अ मालमत्ते (८) ची तरत्द अ मार्ग इ. २३२ २८/१३ ते २ ४ (भाग), ९५ सव्हें क्र.१३२ २८/१३ ते २ ४ (भाग), पाव लुकाः बोरिवल् मार्व क्र.१३२ २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुकाः बोरिवल् मार्व क्र.९३२ २२/१३ ते २ ४ (भाग) मांव लुकाः वोरवल् मार्ग विरोने : पश्चि		कर्ज खाते क्र.एसयीयूएचयी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.४,९६८/- (रूपये चार लाख चोपन्न हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौवा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२१ कर्ज खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसवीयूएचरी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.४,३५,९६५/- कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१६,७९,४२५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे त्र्याहलर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऐंशी हजार एकशे पंचवीस फक्त) कर्ज रक्तम कर्ज रक्तम कर्ज रक्तम कर्ज रक्तम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० 1 आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
मे वेवसाईटवर आ तेवसाईटवर आ तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन मिणप्राति मिणप्राति की प्रतात आहोत की, ति भारतीय रिझर्व वैकि भवनान्स लिपिटेड इंटेस्ट अंक्ट २०२२ सरफायसी कायदा २० कर्जवरांव लेख वैकि भवनान्स लिपिटेड इंटेस्ट अंक्ट २०२२ सरफायसी कायदा २० कर्जवरांव लेख वैकि प्रत्वित करण्यात थेत कर्जवरांव लेख वेधण् श्रीमती पूचारानी न प्रतेंट क्र.७०७, 3 रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म श्री. धनंचय एस अ पर्त्वे प्रजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म एनपीए दिनांक:	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं मि बीएस कि कर्जवेर/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार व सह नाव व मि गुष्ठा (कर्जवं आयल्ही हबटाउन रोड पूर्व - ४०० साई आशिर्वाव देल समोर, भाईं क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यालवः चकाला, अंधरीपृ येषसाईट: WW ता/जामिनवार यांनी त्यातं कर्जवार/ न/मार्गदर्शनज्यात कर्जवारांचे स्वार्य, सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एकोसें (२) अन्वये खाली- कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ र क कोहीसोलि, बी तर पूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४० द कोहीसोलि, बी र रपूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४०	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा गित्स्य क्र.१२३, (कॉपरिट पार्क, कॉर्स्रिम फायना- नं देय तार्प्वेनुस गन- परफॉर्मिंग इ. किन्-ट्रक्सन २००२ च्या निर ता मगणी सूचना वे, युल्क इत्यादी दार/तारणकर्ता न रे. युल्क इत्यादी दार/तारणकर्ता न वे उपलब्ध वेळेस् विनांक (देय रक्क) - (र पंच्या) र दिनांक (देय रक्क) दिनांक (देय रक्क)	स्पाईटवर : लेल्या संच लेल्या संच अंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेडल एववाजा ऑस्टेस्मध्ये ऑस्टेस्मध्ये ऑस्टेस्मध्ये ऑस्टेस्मध्ये ऑस्टेस्मध्ये ऑस्टेस्मध्ये ऑफिस्तर स् याना कळविण रक्षम कर्ज खाते टीयूएचव्हीए ००२१८ अं ००,०५.२० म रु.१८८,१ वे याद्रे क्र.४८,९ रुपये अठरा ण्णव हजार तेवीस फक्त आणि रुज्य हजार तेवीस फक्त आणि रुज्य हजार तेवीस फक्त आणि रुज्य दे अट्ठयाहत प्रात् क्र.४८,९ प्रे अठरा प्रात् क्र.४८,९ रे क.४८,१ वे अट्ठयाहत प्रात् क्र.४८,१ वे अट्ठयाहत	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन स्ट्रीट, , ७७२, ७व कहून वित्तीय णि घुट्ल ख वर्गाकृत क श्विल अँसे वेता कलम श्वाल ऑसि वर्या किलम श्वाल ऑसि द्वार्गत आणि म्हणू धाच्या कलम खाल्या कलम खाच्या कलम खाज्या कलम खाच्या कलम खाज्या कलम ख	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००१ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात रण्यात आले आ रय्यु ॲन्ड एनफोर्स १३ चे उपकलम रखॉनी आणित्यान् रकमेवरीलकरार होते. तत्यांना यावावत प्र र ३ चे उपकलम प्र र ३ चे उपकलम होते. तत्यांना यावावत र इ ३ चे उपकलम प्र र २ ३ ही प्र र १ व इ जे उपकलम प्र र २ ३ ही प्र र २ २ ३ ही प्र र २ ३ ही प्र र २ २ ३ ही प्र र २ २ ३ ही प्र र २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	त मान्य करण्य त मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस् लिमि संवीप श् संचाल एन:00३६८३ मिटड गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी मार्ग, गोविंदजी प्राह् कर्यु केलेली अ हे. श्रीराम हार्जी मेन्ट ऑफ सिल्यु प्राते पुढील व्याजा सरर जाढीर सूचने प्र) ची तरत् द श्वा द स्वारती र प्रक ल्प ज म ९ए (भाग), ९ सर्व्हे क्र.१३। २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुकाः बोरिदल् या क्यं द अाणि मुंग् नोंदणी जिल्ह्या मुंबई - ४०००' भाग व खंड आ ालीलप्रमाणे: या दिशेने : पश्चि	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाववळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन प्रक्रिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१. तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्पीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रत्य : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि ची, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारस ४१०२१० तसेच : राव् फिश सप्लावर (मालक), एकविरा माऊल मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सबदेशी मिल रोड, चुनाभट्टी - ४०००२२ श्रे स्वर्थ, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी - ४०००२२ श्रे र्व, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी - ४०००२२ श्रे रव्र क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारस ४१०२१० श्रे राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी - ४०००२२ स्वर्थ : एलॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारस ४१०२१० श्रे २६०९ श्रे दि याच् टाकूर १३६२१० आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चोक, खारस ४१०२१० मंचुळा फिश सप्लायर (मालक) 	कर्ज खाते क्र.एसयीयूएचयी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौवा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्जा खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई०००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१३,५९९५/- आणि कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१६,७९,१६५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे त्र्याहतर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई०००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोठा लाख एकोणऐशी हजार एकशे पंचवीस फक्त) कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेव बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाध ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनाबटे सर्म्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० 1 आणि बी, सेक्टर-१३, शिल् चौक, खारघर, ४१०२१०
मिवीस्तर नम् m वेबसाईटवर आ flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन flद्वारे पुनर्विलोकन मि0USING माराया रिझर्व्ह वैकि फायनाम लिमिटेड इंटोस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा २० तारखेपायुन्द ६० दिवस् एकत्रित सूचनेत नमुद स्वर सूचना त्यांच्या अ सुचित करण्यात येत कर्जवारांचे लक्ष वेधण् श्रीमती पूचारानी पल्टॅंट क्र.७०७, अ रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म श्री. धनंजय एस अ पत्तिच : बी-१२, विचय पंजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पत्तिच : बी-१२, विचय पंजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट रोथिया इम्पीरियल् पत्तिच म् द्रूतगती म श्री क्या इम्पीरियल् पत्तिच प्रजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पत्तिच प्रतानी प्र तसेच न्या क्या क्या क्या क्या तसेच न्या क्या क्या क्या स्वा क्या क्या क्या क्या तसेच न्या क्या क्या सेथिया स्वा क्या सेथिया स्वा क्या सेथिया क्या क्या सेथिया क्या क्या सेथिया स्वा क्या तसेच न्या क्या क्या तसेच न्या क्या क्या सेथिया स्वा क्या सेथिया स्वा क्या सेथिया क्या क्या तसेच न्या क्या सेथिया स्वा क्या सेथिया क्या क्या सेथिया स्वा क्या सेथिया स्वा क्या सेथिया क्या क्या सेथिया क्या क्या सेथिया स्वा क्या सेथिया क्या क्या सेथिया क्या सेथा क्या क्या क्या क्या क्या सेथा क्या क्या क्या क्या सेथा क्या क्या क्या क्या क्या क्या क्या क्य	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं मि बीएस कि कर्जवेर/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार व सह नाव व मि गुष्ठा (कर्जवं आयल्ही हबटाउन रोड पूर्व - ४०० साई आशिर्वाव देल समोर, भाईं क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यालवः चकाला, अंधरीपृ येषसाईट: WW ता/जामिनवार यांनी त्यातं कर्जवार/ न/मार्गदर्शनज्यात कर्जवारांचे स्वार्य, सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एकोसें (२) अन्वये खाली- कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ र क कोहीसोलि, बी तर पूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४० द कोहीसोलि, बी र रपूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४०	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा रे रे रोजी झा ग्रिंग रा ग्रं कॉपोरेट पर कॉसेग फायनान कॉसेग फायनान ते सुल्क इत्यादी दार/तारणकर्ता ग पोहोच होता पुन्ह टी उपलब्ध वेळेस ये रा रा, हे स्व रख्या दिनांक द दे य रख्य दिनांक द दे य रख्य न् र स्व दिनांक द दे य रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य ह, देव रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य ह, देव रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य न (र प् र कर्ज खात ह ता, देव रख्य न (र प् र र र र र र र र र र र र र र र र र र	स्ताईटवर द लेल्या संच लेल्या संच अंगप्या नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेड्य अॉक फिनानि म ३ सहवारि वितरीत करण् आणि सदर स् यंन्यांत कायव्य यंदर्भांत कायव्य वितरीत करण् आणि सदर स् यंने का कायव्य रक्षम कर्ज खाते टीयूएचव्हीए ००२१८ अं ०७,०५,२० म क.१८,९ कर्प अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि कर्ज खाते ब्र टीएचव्हीएर ००२१७ अं ठ,०,०५,२० म क.१८,९ म क.१८,९ म क.१८,१ वे अठ्ठयाहत गीस हजार प् की वितरित ७,६२,१५ आणि	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कि मं संचाल कि मं संचाल कि मं कि	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेळा डीआया डीआया चेन्नई-६००००२ व सहाय्यता पेतल कम जमा करण्यात एण्यात आले आ टय् ॲन्ड एनफोर्स १३ चे उपकलम प्रत्यांना यावावत तत्यांना यावावत तत्यांना यावावत द १३ चे उपकलम प्रतिभूत पत्ता परिसर अप २२० ३, वि मजला, से एव्हेन्यू म्हण बाधकामित सीटीएस क्र. १, ते ५७, १ सव्हें क्र. २१ मालाड, ता रेरा कार्पेट क्षे मी. म्हणजे- मुंबई शह उपनगरातील मालाड- पूर्व येथील सर्व यत्त्रीमेहा ख द दूतगती महा पश्चिमेकडे सीटीएस क्र १२३ चे उपकलि	त मान्य करण्य व मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस लिमि संवीप श् संचाल एन:00३६८३' मिट. 00३६८३' मिट. 10३६८ मे. प. 10३६८९' मार्ट में 2 क. 29' प. 11 मे. 29' सर्व्हे क. 29' २८/१३ ते २ ४८/१३ ते २ ४३ ते २ ४८/१३ ते २ ४८/१४ ते २ ४८/१४ ते २ ४८/१३ ते २ ४८/१३ ते २ ४८/१३ ते २ ४८/१३ ते २ ४८/१२ ते २ ४८/१३ ते २ ४८/१४ ते २	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंघारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन पश्चिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन पश्चिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिव मंदिर रोड, होली वॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१. तसेच : फ्लॅट क्र.श.सी.एच.क्र.२ (पी), गाव - पाले, अंबरनाथ - पूर्व - ४२१५०१. एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ प्रिपीए दिनांक: ०५.०५.२०२४ प्राणीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ प्रापीए दिनांक: ०५.०५.२०२४ साथा इंचाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्बदेशी मिल रोड, चुनाभट्टी ४०००२२. मोवा.: ९८९२९६३०४० तसेच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० तसेच : राब् फिश सप्लायर (मालक), एकविरा माऊल मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सबदेशी मिल पडिक्रमार, सेवा संघ, वही एन पुराव मार्ग, सावन रोड चुनाभट्ट - ४०००२२ श्री. स्वप्नील राज् ठाक्टर श्री. स्वप्नील राज् ठाक्टर श्री. स्वप्नील राज् ठाक्टर श्री. स्व-पील राज् ठाक्टर रासेच : प्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी ४०००२२ सोब. ९९८७४३६०९० तसेच : प्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारम ४१०२१० 	कर्ज खाते क्र.एसयीयूएचयी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौवा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्जा खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई०००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१३,५९९५/- आणि कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१६,७९,१६५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे त्र्याहतर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई०००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्षम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोठा लाख एकोणऐशी हजार एकशे पंचवीस फक्त) कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम कर्ज रक्षम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनायटेर सम्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० र आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारघर, ४१०२१.
मे वेवसाईटवर आ तेवसाईटवर आ तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन तिद्वारे पुनर्विलोकन मिणप्राति मिणप्राति की प्रतात आहोत की, ति भारतीय रिझर्व वैकि भवनान्स लिपिटेड इंटेस्ट अंक्ट २०२२ सरफायसी कायदा २० कर्जवरांव लेख वैकि भवनान्स लिपिटेड इंटेस्ट अंक्ट २०२२ सरफायसी कायदा २० कर्जवरांव लेख वैकि प्रत्वित करण्यात थेत कर्जवरांव लेख वेधण् श्रीमती पूचारानी न प्रतेंट क्र.७०७, 3 रोड जवळ, मिरा तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म श्री. धनंचय एस अ पर्त्वे प्रजाब हॉटे तसेच : अपार्टमेंट सेथिया इम्पीरियल् पश्चिम द्रूतगती म एनपीए दिनांक:	मुन्यातीलं उत ाणि बीएसई लिं ा करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं करण्यात आलं मि बीएसई लिं मि बीएस कि कर्जवेर/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज वेत्तीय सहाय्यात कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार/सहकर्ज कर्जवंदार व सह नाव व मि गुष्ठा (कर्जवं आयल्ही हबटाउन रोड पूर्व - ४०० साई आशिर्वाव देल समोर, भाईं क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ क.टी२-२२०इ	मिटेडच्या WWW ते होते आणि १५ नोंदणीकृत काय मुख्य कार्यालवः चकाला, अंधरीपृ येषसाईट: WW ता/जामिनवार यांनी त्यातं कर्जवार/ न/मार्गदर्शनज्यात कर्जवारांचे स्वार्य, सिक्युरीट पुरिटी इंटरेस्ट (एकोसें (२) अन्वये खाली- कर्जवारांचे पाठविण्यात आली हं तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ कर्जवारांचे स्वा तिभूत माल्यमत्ता सोझ र क कोहीसोलि, बी तर पूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४० द कोहीसोलि, बी र रपूर्व - ४०११० ह, विंग - टी२, २ स ऑफ इंडिया ह पूर्व, सुंबई - ४०	bseinc 	iia.com वेव २४ रोजी झा २४ रोजी झा गित्स्य क्र.१२३, (कॉपरिट पार्क, इन्हांपरिट पार्क, इन्हांपरेट पार्क, कॉस्म फायनान् नंगे देय तारखेनुस, तें, युल्क इत्यादी दार/तारणकर्तां न रे. युल्क इत्यादी दार/तारणकर्तां न पोहोच होता पुन्ह ठी उपलब्ध वेळेस विनांक (देय रक्क) - (र पंच्या) दिनांक (देय रक्क) दिनांक (देय रक्क)	स्पाईटवर : लेल्या संच लेल्या संच कंगप्पा नाय इमारत क्र.७ J.in स लिमिटेड्य स लिमिटेड्य स लिमिटेड्य प्रवान आर्ग ऑस फिनानि म ३ सहवाति वितरीत करण् आणि सदर स् यंना कळविण ा प्राप्त झाली : वेदर्भात कायड यक्कम कर्ज खाते टी यूएचव्हीएर ००२१८ अं ०७.०५.२० म ३.१८,९ कर्प अठरा ण्णव हजार तेवींस फक्त आणि कर्ज खाते व्र टीएचव्हीएर ००२१७ अं ठ.०५,२० म ३.१८,९ म ३.९८,१ वे अड्ठयाहत ग्री स हजार व्यक्ति सक्स के इ.एस्ट आय ०००० म क.एर,१ वे मिल्ति क्र.	उपलब्ध ः वालक मं संचाल संचाल कन् स्ट्रीट, , ७७२, ७व कहून वित्तीय णि युदल ख वर्गाकृत क श्विल ॲसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल ऑसे वर्गाकृत क श्विल अंसे वर्गाकृत क श्विल ज्व श्विल ज्व श्व श्विल ज्व श्विल ज्व श्विल ज्व श्विल ज्व श्व श्विल ज्व श्विल ज्व श्व श्विल ज्व श्विल ज्व श्विल ज्व श	आहे. डळाच्या सभे क मंडळाच्य मॉडेल्ला डीआया डीआया चेन्नई-६००००२ होती आणित्यान् रकमेवरीलकत्पार होते. नत्यांना यावाबत दर्श्वे उपकलम प्रतिभूत प्रतीभूत प्रतीभूत प्रतीभूत प्रतीभूत प्रतिभूत प्रतिभूत प्रतिभूत मालाड, नती एवहेन्नू म्हण नाध्वे क्र.२१ मालाड, नती प्रतिभूत यथील सर्व चतुसिमा ख द्रत्याती महा पश्चिमेकडे सीटीएस क्र. ३त्तरेकडे चेन्तरेकडे	त मान्य करण्य त मान्य करण्य व ततीने व कर्ति यूलनस लिमि संवाल संवाल (व. 10 ३ ६८ ३) मिट ठा ३ ६८ ३) मिट ठा ३ ६ मार्ग, ती आहे. आम्ही न कसूर केलेली अ हे. श्रीराम हार्ज मेन्ट ऑफ सिक्यु ता अधिकाराअंत सार सदर सूचना प्र श्रो पुढील व्याजा सदर जाढीर सूचने (८) ची तरत्द अ सार्ट मेंट क्र. टी: (ग-टी २, २२ थेया इम्पीरिअ त् जात इमारती त प्रकल्प जर्म ९ए (भाग), ९५ सर्व्ह क्र. १३। २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुका: बोरिवल् य क्दर्श क्र. १३। २८/१३ ते २ ४ (भाग) गाव लुका: बोरिवल् य क्दर्श क्र. १३। २८/१३ ते २ ४ (भाग), भा त् त्वा इमारती त प्रकल्प जर्म १९ (भाग), भा त् त्वा इमारती त प्रकल्प ज भाग व खंड आ ालीलप्रमागे: या दिशेने: पश्चि मार्ग वा त्या दिशेने .८, सीटीएस उ	 एनपीए दिनांक: ०५.०५.२०२४ मागणी सूचना दिनांक: ०९.०५.२०२४ श्री. विजय एन कंधारे परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाववळ अंबरनाथ- ४२१५०१ तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.सी.एच.क.२ (पी), गाव - पाले, अंबरनाध - पूर्व - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन पश्चिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१. तसेच : साक्षी गाऊन पश्चिकेशन (मालक) परांजपे चाळ, शिवमंदिर रोड, होली बॉल मैदानाववळ अंबरनाथ - ४२१५०१. तसेच : फ्लॅट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस क्र.५७, प्लॉट क्र.३०५, ३रा मबला, मानस रेसिडेन्सी, एस प्रपीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रपीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रपीए दिनांक: ०९.०५.२०२४ प्रिच : फ्लॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राव कोहौसोलि. प्लॉट क्र.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारफ ४१०२१० तसेच : राब, फिश सप्लावर (मालक), एकविरा माऊल् मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग, सावन रोड चुनाभई - ४०००२२ श्री. स्वप्नील राब् ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभईी - ४०००२२ श्री स्व-पील राब् ठाकूर १३६, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेशी मिल रोड, चुनाभईी - ४०००२२ श्रेव : एलॉट क्र.२०३, युनायटेड सम्यक राब कोहौसोलि. प्लॉट क.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चोक, खारफ ४१०२१० श्रीमती मंचुला राब् ठाकूर १३६९/१४, राधाभाई चाळ, चाफेकर गल्ली व्यायाम, स्वदेश मिल रोड, चुनाभईी ४००२२२, मोबा.: ९९८७४३६०९० तसेच : एलॅट क्र.२०३, युनायटेड सम्यक राब कोहौसोलि. प्लॉट क.६३०ए आणि वी, सेक्टर-१३, शिल्प चोक, खारफ ४१०२१० श्रेवरि माऊली मच्छिमार, सेवा संघ, व्ही एन पुराव मार्ग 	कर्ज खाते क्र.एसयीयूएचयी एचएनई००००३२९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.४,५४,९६८/- (रूपये चार लाख चोपन हजार नऊशे अडुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई००००३२७ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१४,३८,१२३/- (रूपये चौवा लाख अडतीस हजार एकशे तेवीस फक्त) कर्ज खाते क्र. एसटीयूएचटीएचएनई ००००३२९ कर्जा खाते क्र. एसबीटीएचटीएचएनई ००००३२७ कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१३,५९९५/- आणि कर्ज खाते क्र.एसवीयूएचयी एचएनई००००५६९ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१६७,५२२५/- (रूपये चार लाख सदतीस हजार पाचशे त्र्याहतर फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसबीटीएचयी एचएनई०००५६८ अंतर्गत दिनांक ०७.५.२०२४ रोजी देय रक्तम रू.१६,७९,१२५/- (रूपये सोळा लाख एकोणऐंशी हजार एकशे पंचवीस फक्त) कर्ज खाते क्र.एसटीयूएचटी एचएनई००००५६८ कर्जाची वितरित रक्कम कर्ज रक्तम	(कार्पेट) आणि ५१ चौ.फू. बाल्कनी/ओपन टेरेस/बाहे बसणे, तिसऱ्या मजल्यावर मानस रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, एनए जमिन बेअरिं असलेल्या मालमत्तेवः बांधकामीत, सर्व्हे क्र. ५७ हिसा क्र. २, गाव - पाले अंबरनाथ नगर परिषद, तालुक आणि उप-नोंदणी अंबरनाथ ४२१५०१ च्या मर्यादेत येथील सर्व भाग व खंड. परिसर फ्लॅट क्र.२०३, बुनायटेर सम्यक राज कोहौसोलि. नाम इमारतीत, भूखंड क्र.६३० र आणि बी, सेक्टर-१३, शिल्प चौक, खारघर, ४१०२१.

तामान्य जनतेस सुचना देण्यात येत आहे की, सिप्ला लिमिटेड यांचे नोंद कार्यालय सिप्ला हाऊस, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपत्तराव कवम मार्ग, लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र-४००० १३ यांचे खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र भा हरवले आहेत.

अ. क्र.	भागधारकाचे नाव	फोलिओ क्र.	'भागप्रमाणपत्र क्र.	अनुक्रमांक	भागांची संख्या
9	अनिल कुमार अरोरा अंजु अरोरा	सीआयपी	400636	७२३१५०३६ ते ७२३१५७८५	द.मु. रु.२/- करिता ७५०
	व माथा मरोती	9995 2000	649937	७७७१०३३२६ते ७७७१०४४५०	द.मु. रु.२/- करिता ११२५

रान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, वर संदर्भीत भागप्रमाणपत्रांसह कोणताही व्यवहार करु नये. जर के व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्रावावन काही दावा असल्यास सर्व आवश्यक दलावेजांसह त्यांचे दावा कंसनीकडे किंवा त्यांचे निबंधक व भागहल्तांतर प्रतिनिधी केषिन टेक्नॉलॉचिस लिभिटेड, सेलेनियम टॉबर बी, प्लॉट ३१ व ३१, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपह्ली, हैदराबाद, तेलंगणा–५०००३२ येथे सदर सूचना प्रजा तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा कंपनीकडून वर नमुद व्यक्तींना दुव्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि कोणाही व्यक्तीकडून दावा विचारात घेतला जाणार नाही. ठिकाण: मुंबई

दिनांक: १७.०५.२०२४

	To	<u>NOTICE</u> Whomsoever It M		
Laboratories L S V Road, Jog	td. having its re eshwari West,	gistered office at	Unichem Bha 102 registered	e certificate of Unichem van, Prabhat Esate, off. in the name of following d.
Name of the Shareholder	Folio No.	. No. of Share		Distinctive No.'s
Arvind S Jain	0000837	4700	111	1592136-1596835

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Unichem Laboratories Ltd within 15 days of publication of this notice after this period is used to be a such as a set of the said share to be used to be a set of the set of

which no claim will be entertained and Company shall proceed to issue duplicate share certificate.

Place: Mumbai, D	Date: 17/05/2024
------------------	------------------

PU	BLI	С	NC)TI	CE
		~	T		

TAKE NOTICE THAT my clients being Mrs. Shilpakala Kedar Deshpande Nee Shilpakala Ramesh Raj, Mr. Venkatesh Raj Naidu and Mr. Suresh Raj Naidu state as hereunder:

That my clients are well seized and possessed with the ownership, title and occupation of the Flat No. 402, 4th Floor, Chandini Cooperative Housing Society, TPS III, Plot No. 353/22, R.B. Mehta Marg, Ghatkopar (E). Hereafter referred to as 'said flat'. That the share certificate of the said flat stood in the name of Late Mrs. Indira Raj who was the wife of Late Mr. P.V.G. Raj. That the Late Mr P.V.G. Raj had the only heirs being wife Late Mrs. Indira Raj and children being Late Mr. Ramesh Raj Naidu, Mr. Venkatesh Raj Naidu and Mr. Suresh Raj Naidu. That the said Late Mr. Ramesh Raj Naidu for his share in the said flat had legal heirs being wife Late Mrs. Vijaylakshmi Ramesh Naidu (who predeceased on 28/01/2021) and his daughter being Mrs. Shilpakala Kedar Deshpande Nee Shilpakala Ramesh Raj

My clients state that they being the only legal representatives/heirs of the Late Mrs. Indira Raj and that it is my clients who having complete rights over the said flat have entered into a Registered Agreement for Sale bearing Registration Number KRL-5-10650-2024 in order to cause sale of the said flat in favour of Mr. Jinesh Chheda and Mrs. Priyanka Jinesh Chheda.

My clients therefore call upon public at large that any person having claim or right in respect of the aforesaid flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his/her/their share of claim if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without any reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding upon my clients. Dated this 15th day of May, 2024. 702,703/A, Neelkanth, Makhmali Sd/-Talao, Thane (W) Mob:-9870426580 Adv. Akash D. Warang akashwarang@ymail.com

रण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व नागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जवार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.

सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

ठिकाणः मालाड दिनांकः १७.०५.२०२४

रण्यात यत आह को, त्यांना संदर सूचना प्रकाशन तारखपासून ६० दिवसात वर नमुद कलला थकबाका रकम तसचे पुढाल व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये य परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्ट	कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व 1 किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.
ठिकाणः पालघर/बोरिवली/अंबरनाथ/खारघर	सही/- प्राधिकृत अधिकारी
दिनांक: १७.०५.२०२४	श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड